SANDEEP (INDIA) LIMITED

Reg Office: 301, PL 899/F, Corporate Arena Piramal Nagar Road, Goregaon West BHD, Mahendra Gardens, Mumbai- 400062

Website: www.sandeepindia.org

Email: info@sandeepindia.org / contact: 9819987148

CIN: L51491MH1982PLC350492

Date: 05.09.2023

To
The Secretary
Calcutta Stock Exchange Limited
7, Lyons Range,
Kolkata-700001

Scrip Code: 29237

Ref: 41st Annual General Meeting of the Company (AGM) - 29th September, 2023

Sub: Submission of copies of newspaper advertisement pursuant to Regulation 30 & 47 of the SEBI (LODR) Regulations, 2015

Dear Sir/Madam,

Please refer to our earlier communication dated 01st September, 2023 intimating 29th September, 2023 as the date of 41st Annual General Meeting of the Company (AGM).

Pursuant to Regulation 30 & 47 of Securities Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed herewith copies of public notice published by the Company by way of advertisement in newspapers viz., "Financial Express" (English all Edition) and Mumbai Lakshadweep (Marathi).

Please take the same on record and acknowledge the receipt of the same.

Thanking You,

For and on behalf of M/s Sandeep (India) Limited

For SANDEEP (INDIA) LIMITED

Director/Authorised Signatory

Rashmi Dalmia Managing Director

DIN: 01347367



बीआरएसच्या सोलापूर शहर अध्यक्षपदी दशरथ गोप

सोलापूर, दि.४ : भारत राष्ट्र समितीने महाराष्ट्र राज्यात पक्ष विस्तार करण्याचा निर्णय घेतला असून तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांनी सोलापुरात विशेष लक्ष दिले असून काही दिवसांपूर्वी पदमशाली शिक्षण संस्थेचे सचिव दशरथ गोप आणि माजी नगरसेवक नागेश वल्याळ यांनी केसीआर यांच्या उपस्थितीत भारत राष्ट्र समितीत प्रवेश केला होता. तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांनी दशरथ गोप यांच्या संघटन कौशल्यावर विश्वास ठेवून गोप यांच्यावर सोलापूर शहर अध्यक्ष पद दिले असून केसीआर यांनी दशरथ गोप यांच्या निवडीचे पत्र जाहीर

निवडीनंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना अध्यक्ष पद दिल्याबद्दल मुख्यमंत्री केसीआर यांचे आभार व्यक्त करताना सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन आपण सोलापूरच्या विकासासाठी काम करणार असून तेलंगणा पॅटर्न सोलापूरात राबविण्यासाठी आपण बीआरएसच्या माध्यम ातून प्रयत्न करणार असून सोलापूरात पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करणार असल्याचे दशरथ गोप म्हणाले.

शेतपिकांचे सर्वे क्षण करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आदेश

पुणे , दि.४ : जिल्ह्यातील ५४ महसूल मंडळांमध्ये पावसाचा खंड सुमारे २२ ते ३५ दिवसांचा झाला आहे. त्यामुळे खरिपाची पिके धोक्यात आली आहेत. आता कृषी विभाग व विमा कंपन्यांच्या प्रतिनिधींना या गावांम ध्ये सर्वेक्षणाचे काम सूरू करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले

आहेत.

जिल्ह्यात आतापर्यंत केवळ ४५५ मिलिमीटर पाऊस झाला असून सरासरी ६८४ मिलिमीटर पावसाच्या तुलनेत हा पाउञ्स केवळ ६७ टक्केच आहे.सर्वांत कमी पाउञ्स पुरंदर तालुक्यात केवळ ३८ टक्के झाला असून हवेलीत ३९ तर बारामतीत केवळ ४० टक्के झाला आहे. इंदापूर, दौंड शिरूर या तालुक्यातही हीच परिस्थिती आहे. त्यामुळे उत्पादनात मोठी घट येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ही स्थिती पाहता पीक विमा योजनेच्या निकषांनुसार पावसात २१ दिवसांपेक्षा जास्त घट असल्यास व उत्पादनात ५० टक्क्यांपेक्षा जास्त घट आल्यास शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या नुकसान भरपाईपैकी २५ टक्के आगाऊ रक्कम देण्यात येणार आहे.

जाहिर नोटीस

नोटीसी द्वारे कळविण्यात येते की जय ो महादेव को-ऑपरेटिव हाऊसिंग सोसायर्ट लिमिटेड, महात्मा फुले रोड, डोंबिवली पश्चिम, तालुका कल्याण जिल्हा ठाणे ४२१ २०२ या गृहनिर्माण संस्थेच्या इमारतीचा पुनर्विकास करण्यासाठी सर्व सुभासदांनी सहमती दिलेली असून सदर पुनर्विकास करणे कामी इच्छुक विकासक यांच्याकडून निविदा मागवण्यासार सदरची जाहिरात देण्यात येत आहे.

तरी इच्छक विकासक यांनी त्यांच्या निविदा ई गोटीस प्रसिद्ध झाल्याच्या तारखे पासून पंधरा देवसांच्या आत संस्थेकडे सादर कराव्यात.

जय हो महादेव को-ऑपरेटिव्ह हाऊंसिंग सोसायटी लिमिटेड अध्यक्ष - सौ महिमा अजय पाटील सचिव - श्री विलास भुजबळ दिनांक : ०५/०९/२०२३ ठिकाण : डोंबिवली

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby issued on behalf of my client Mr. Prashant Nirmal Mishra presently residing t Bhayandar West Dist.Thane-401 107. Tha One Mr. Rajesh Mahesh Choumal and Mr. Mahesh Ram Sahay Choumal were the owners of Shop No.46, on the ground floor, Ostwal Ornate Building No.1, at Jesal park, Bhayandar East who was purchased the said Shop from the Shree Ostwal Builders Limited and they was nolding Share Certificate No.51 and bonafide member of Ostwal Ornate Building No.1 Co-Op Housing Society Limited. The said Mr. Mahesh Ram Sahay Choumal died and instetate on 20.10.2020 at Bhayandar leaving behind him his widow wife by name **Smt. Pushpa Devi Mahesh** Choumal, one son by name Mr. Rajesh Mahesh Choumal and two married daughters ny name Smt Vandana Shiyratan Sharma and Smt.Mina Ravi Sharma are the heirs and legal epresentatives as per the Intestate Succession aw by which he was governed. After the demis of Mr. Mahesh Ram Sahay Choumal his legal heirs Smt. Pushpa Devi Mahesh Chouma Smt. Vandana Shivratan Sharma and Smt. Mina Ravi Sharma has executed a registered deed of Release dated 18/04/2023 and surrender their right title and interest in above mentioned flat in favour of Mr. Rajesh Mahesh Choumal. Further the society has transferred the share certificated in the name of Mr. Rajesh Mahesh Choumal, thereafter the said Mr Rajesh Mahesh Choumal has sold the said shop in favour of Mr. Prashant Nirmal Mishra by registered Agreement dated 11/05/2023.

Now the said **Prashant Nirmal Mishra** has agreed availed the mortgage loan above

or persons have any claim, right, title or objection gift, exchange, lien, etc. in respect of the said shop together with the said share and interest in the capital of the said society, the same may be send within 7 days from the publication of this Public notice at my office address at: Shop No.58, Ground Floor, Ostwal Park Building No.7, Bhayandar (East) Dist. Thane-401 105, failing which my client will enter into mortgage as above referred in respect of the said shop, without any reference to such claim and the same, if any, shall be considered as waived.

mention shop to Karnataka bank, If any persor

Awadhesh Dubey Date: 05/09/2023 (Advocate High Court) Office Tele. No.022-28176321 / Mobile No.09323598618

PUBLIC NOTICE

This is to bring to the knowledge of general public at large on behalf of my client Miss. Dipali Ulhas Mayekar. Miss. Dipali Ulhas Mayekar (Daughter & Late Mr. Ulhas Pandurang Mayekar (Father was Co-owner of Flat No. G/ 2, Ground Floor, A Wing, Maryland Residency Co-op. Hsg. Soc Ltd., Kaul's Heritage City, Bhabhola, Vasai Road (W), Dist. Palghar 401202, constructed on the plot of land, bearing Survey No.81, Hissa No.1 Survey No.79, Hissa No.1, Village Chulne. Late Mr. Ulhas Pandurang Mayekar died on Mr. Unlas Pandurang Mayekar died on 07.01.2020. Leaving behind 1 Miss. Dipali Ulhas Mayekar (Daughter), 2) Mrs. Urmila Ulhas Mayekar (Wife), 3) Miss. Archana Ulhas Mayekar (Daughter), 4) Miss. Shilpa Ulhas Mayekar (Daughter) as his only legal heir to the said flat, Miss, Dipali Ulhas Mayekar (Daughter 100% owner of Flat No. G- 2. Now she is sal this Property to Mr. Karan Chandrakant Bhagat 8 Mrs. Shilpa Kailash Rao. If any person/institution having any claim / Right / Title/ Lien / Charge / Interest in any way on the said property may give in writing with the proofs / evidence and supporting document thereof, within 15 (Fifteen) s from the date of publication of no Claims/ Objections are received within describe period above, My Client Shall be free to sale this Property.
Place:Vasai Road (W)

Date:05.09.2023 Adv. Shweta Sachin Patil Off: Parol, Tal. Vasai, Dist. Palghar 401303

जाहीर सूचना

माझे अशिल श्री. मुकेश दशरथ मधुकुंता हे गाला क्र.६, क्षेत्रफळ सुमारे ६७४.६५ चौ.फूट. बिल्ल अप क्षेत्र, उस्मान शेठ चाळ म्हणून ज्ञात इमारतीच्या नळपजल्यावर शीवला देवी पंटिस सपोर प्रोस कंपाऊंड. सिंग इंडस्टियल इस्टेट. साकीनाका. मंबई ४०००७२ चे मालक आहेत यासह महसली गाव मोहिली, तालुका कुर्ला, जिल्हा मुंबई उपनगर येथील सर्वे.क्र.५०. हिस्सा क्र.१३ए. सीटीएस क्र.८३१ (भाग) असलेल्या जिमनीवरील समतुल्य अविभक्त हक्कांसह.

श्री. रमेश कृष्णाजी मधुकुंता यांनी त्यामध्ये नमूद

केलेल्या अटी व शर्तीं नुसार त्यांचे हक, पदवी आणि त्यातील स्वारस्य श्रीमती ललिता दशरथ मधुकुता यांना बक्षिस म्हणून दिले आणि त्या बक्षिसपत्राची करार रीतसर संयुक्त उप-निबंधक कुर्ला-३ कडे दस्तऐवज क्र.के आरएल३-४१६ँ३-२०१३, देनांक १५ मे २०१३ द्वारे नोंदणी केली आणि श्रीमती ललिता दशरथ मधुकुंता यांचे १५ डिसेंबर २०१६ रोजी मृत्यू झाल्यानंतर आणि स्वर्गीय सौ. तितता दशरथ मधुकुंता यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या **हायदेशीर वारसांनी माझे अशिल श्री. मुकेश** दशरथ मधुकुंता यांच्या नावे त्यांचे हक सोडले, दिनांक १८ ऑगस्ट २०१९ रोजी दस्तऐवज क्र के आरएल५- ११७५१-२०१९ द्वारे सह उपनिबंधक कुर्ला ५ कडे रीतसर नोंदणी केली. अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई लि., व्हाइड मीटर क्र .एलटी-२(ए)-७८९५७०७, क्र.१५२५०६०६०, असेसमेंट टॅक्स (एसएसी) क्र.एलएब्स१००७०५०६२०००० आणि एन.ए. कर क्र.एटीएन/यूएनए/एनए/९१८/०५.

माझे अशिल श्री. मुकेश दशरथ मधुकुंता यांनी त्या गाळाबाबतचे त्यांचे सर्व हक, शिर्षक आणि वारस्य विकण्याची आणि जमिनीतील हकांसह श्री. सत्य नारायण देवकी नंदन चौहान आणि श्री. जगत नारायण देवकी नंदन चौहान यांना हस्तांतरित करण्याची इच्छा व्यक्त केली.

कायदेशीर वारस, गहाण, भेटवस्तू, भाडेपट्टा, वारसा, धारणाधिकार किंवा अन्य मार्गाने उक्त गालावर अधिकारांसह कोणाला किंवा कोणत्याही त्यक्तीने या गाळ्यावर कोणताही दावा केला असल्यास किंवा जिमनीवरील हक्कांसह त्या गळावर कोणताही आक्षेप असल्यास खाली देलेल्या कार्यालयीन पत्त्यावर खाली स्वाक्षरी केलेल्यांना ते प्रकाशित केल्याच्या तारखेपासन १५ देवसांच्या आत कळविणे आवश्यक आहे. तसेच जमिनीवरील हक्कांसह असे दावे रद्दबातल घोषित केले जावेत आणि जर असेल तर विचारात घेतले जाणार नाही.

> मेहुल ए खेतिया (विकल उच्च न्यायालय)

> > ठिकाण : मुंबई

देनांक: ०४.०९.२०२३

पत्ता : १०९, पहिला मजला, श्री साई शक्ती कोहौसो पटेल चौक, घाटकोपर (पूर्व), मुंबई - ७७. दूरध्वनी. : ९९३०४ १८७३२ ठिकाण : मंबई तारीख: ०५.०९.२०२३

TENDER NOTICE

Sealed Tenders are invited from qualified & reputed Contractor Who have executed repairs works to quote for repairs, Waterproofing, Painting And allied works of:

SHREE GANESH APARTMENT PREMISES CHSL.

19-2ND FOFAL WADI. BHULFSHWAR. MUMBAI-400 002.

Tenders forms are available from Architects office 388, Vithalbhai Patel Rd. Ahilya building, 2nd floor, Mumbai- 400 004.

From 07.09.2023 to 14.09.2023, between 11.30 to 5.30pm Tender cost: Rs.1000/-

Mobile: 9820261176

The last date of submission of Tender: 15.09.2023 before 5.00 pm.

FOLIO NO. CERTIFICATE NO.

orm of Notice to be published i

Newspaper by the successor to the Permit holder. It is hereby informed for the knowledge of public that Mr. Shridhar Jagannath surve, owner o the vehicle MH 04 BJ 4925 (BIKE) has expired on 31-07-2021. I Smt. Suvarna Shridhar Surve, Address: E 403 Greg Marsh Residency Madhuban Township, Vasai Easi 401208 being the successor to the above mentioned to confer intend to use the Vehicle and accordingly, have applied to the appropriate authority / Regional Transport Office Regional Transport Authority for the transfer of Said Vehicles in my name. Any person having any claim or objection in this regard, should within 15 days from the publication of this notice, being such fact to the notice of Regional Transport Office/Regiona TransportAuthority Virar.

NAME OF SUCCESSOR: SM SUVARNA SHRIDHAR SURVE ADDRESS: B 403 GREG MARSH RESIDENCY, MADHUBAN TOWNSHIP, VASAI EAST 401208

NO. OF. SHARES

Date: 05.09.2023

दिनांक: ०१.०९.२०२३

NOTICE

SCHAEFFLER INDIA LTD. Regd. Office: 15th Floor, ASTP (Amar Sadanand Tech Park), Baner, Pune, Maharashtra, 411045. Notice is hereby given that the Certificate for the undermentioned securities

of the Company has been lost/misplaced and the holders of the said securities nas applied to the company to issue duplicate certificates . Any person who has claim in respect of the said securities should lodge such claim with company at its Registered Office/ RTA, within 15 days from the date, else the company will proceed to issue duplicate share certificate without further intimation. Kind of securities & Face Value: Equity. Shares of Rs.2/ = each

DISTINCTIVE NO.

00007679 125926 TO 126300 375 Applicant Name : VEENA RAKESH SIGTIA Address : INDRAPRASTHA , 2^{NO} B 108, JITENDRA ROAD, OPP.ASHOKA HOSPITAL, MALAD (EAST) MUMBAI-400 067.



अरनॉल्ड होल्डींग्ज लि.

सीआयएन: एल६५९९३एमएच१९८१पीएलसी२८२७८३ बी-२०८, रामजी हाऊस, ३०, जांभुळवाडी, जे.एस.एस. रोड, मुंबई-४००००२. दूर: १२२-२२०१६६४०, ई-मेल: arnoldholding 9@gmail.com, वेबसाईट:www.arnoldholdings.in

एजीएम सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, **अरनॉल्ड होल्डींग्ज लिमिटेड**च्या सदस्यांची ४१वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) गुरुवार, २८ सप्टेंबर, २०२३ रोजी स.१०.००वा. कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय: आयएमसी चेंबर ऑफ . कॉमर्स ॲण्ड इंडस्ट्री, किलाचंद कॉन्फरन्स रूम, २रा मजला, आयएमसी इमारत, आयएमसी मार्ग, चर्चगेट ४०००२०, महाराष्ट्रं या ठिकाणी नमुद व्यवसायावर विमर्ष करण्याकरिता होणार आहे

पुस्तक बंद करणे व ई-वोटिंगची सूचना

कंपनीच्या सर्व भागधारकांना येथे सचित करण्यात येत आहे की. एजीएमनिमि शक्रवार. २२ सप्टेंबर. २०२३ ते गुरुवार, २८ सप्टेंबर, २०२३ (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत कंपनीचे सदस्य नोंद पुस्तक बंद ठेवण्यात येईल. ई-वोटिंग . तरतुदीसाठी नोंद गुरुवार, २१ सप्टेंबर, २०२३ आहे. सर्व सदस्यांना सचित करण्यात येत आहे की:

ज्या सदस्यांचे ई-मेल कंपनी/ठेवीदार सहभागीदाराकडे नोंद आहेत त्या सर्वांना एजीएम सूचनेच्या विद्युत प्रती पाठविल्या आहेत. एजीएम सूचनेच्या वास्तविक प्रती सर्व सदस्यांना त्यांच्या नोंद पत्त्यावर पाठविल्या आहेत. सदर सूचना कंपनीच्या www.arnoldholdings.in वेबसाईटवर उपलब्ध आहे. एजीएम सूचना वितरण पुण केलेले आहे. एजीएमच्या सचनेच्या प्रत्यक्ष प्रती सर्व सदस्यांना त्यांच्या नोंदणीकत पत्त्यावर पाठवण्यात आल्य आहेत. ते कंपनीच्याwww.arnoldholdings.in या वेबसाइटवर उपलब्ध आहे. एजीएमच्या नोटिस

नोंद दिनांक २१ सप्टेंबर, २०२३ रोजी वास्तविक किंवा डिमॅट स्वरुपात भागधारणा असणाऱ्या सदस्यांन एजीएमच्या ठिकाणा व्यतिरिक्त अन्य ठिकाणाहून (रिमोट ई-वोटिंग) सीडीएसएलच्या विद्युत मतदान प्रणालीन एजीएम सूचनेत नमुद विषयावर विद्युत स्वरुपात त्यांचे मत देता येईल. सर्व सदस्यांना सुचित करण्यात येत आहे: a) इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे मतदानाच्या मार्फतीने एजीएम सुचनेत नमुद करण्यात आल्याप्रमाणे साधारण आणि

विशेष कामकाज केले जाऊ शकेल. रिमोट ई-वोटिंग सोमवार, २५ सप्टेंबर, २०२३ रोजी स.९.००वा. सुरू होईल.

ह) रिमोट ई-वोटिंग ब्धवार, २७ सप्टेंबर, २०२३ रोजी सायं.१७.००वा. समाप्त होईल

एजीएममध्ये इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे मतदान करण्याची पात्रता ठरविण्याची निर्दिष्ट तारीख दिनांक २ सप्टेंबर

ज्या कोणत्याही व्यक्तीने सदर कंपनीचे भाग संपादीत केले आहेत आणि सभेची सूचना पाठविण्यात आल्यानंतर सदर कंपनीचा सभासद बनला आहे आणि निर्दिष्ट तारीखेस म्हणजेच २१ सप्टेंबर, २०२३ रोजी भागधारण करीत असल्यास helpdesk.evoting@cdslindia.com वर विनंती पाठवून लॉगईन आयडी आणि पासवर्ड मिळव शकतो. तथापि जर एखादी व्यक्ती ई-वोटिंगकरिता सीडीएसएलसह यापुर्वी नोंद असल्यास त्यांनी मत देण्यासाठी विद्यमान युजर आयडी व पासवर्ड वापरावा.

सदस्यांनी याची नोंद घ्यावी की: (१) वरील नमृद दिनांक व वेळेनंतर सीडीएसएल ई-वोटिंग संबंधित मॉड्युअल निष्क्रीय करील आणि मतदान करण्याची वेळ आणि संबंधित सभासदाने एखाद्या ठरावावर मत दिल्यास ते त्यानंत बदलण्याची परवानगी सदर सभासदांना असणार नाही. (२) पोलिंग पेपरने मतदान करण्याची सुविधा एजीएमच्य वेळेस उपलब्ध करून दिली जाईल. (३) ज्या सभासदांनी रिमोट ई-वोटिंग सविधेदारे त्यांचे मत दिले आहे व देखील सदर ईजीएममध्ये उपस्थित राह शकतात. परंतु एजीएममध्ये पुन्हा मत देण्याचा त्यांना अधिकार राहणा नाही; आणि (४) सदर निर्दिष्ट तारखेस ज्या व्यक्तीचे नाव सभासदांच्या नोंदणी पुस्तकात आणि फायदेशी मालकांच्या यादीमध्ये नोंद आहे केवळ त्याच व्यक्तीला रिमोट ई-वोटिंगची त्याचप्रमाणे बॅलेट पेपरने सभेच्या वेळेस मतदान करण्याचा अधिकार असेल.

ई-वोटिंगबाबत काही प्रश्न किंवा तक्रारी असल्यास www.evotingindia.com च्या डाऊनलोड सेक्शनवर सभासदांसाठी असलेल्या फ्रिकन्टली आस्कड केश्चन्स (एफएक्यु) वा आणि सभासदांकरिताच्या ई-मतदान वापरण्याचा पुस्तकेचा संदर्भ घेऊ शकतात किंवा हेल्पसेक्शनवर संपर्क करावा किंवा helpdesk.evoting@cdslindia.com वर ई-मेल करावा.

सही/

राजी जयकुमार पनिक ठिकाण : मुंबई

दिनांक : ०४.०९.२०२३ कंपनी सचिव व सक्षम अधिकार

व्हीसीयू डाटा मॅनेजमेंट लिमिटेड

सीआयएन: एल७४९९९एमएच२०१३पीएलसी२४०९३८ नोंदणीकृत कार्यालयः ३०१, ३रा मजला, राजदीप इमारत, तारा मंदिर लेन, लॅमिग्टंगन रोड. मुंबई-४००००७. दूरध्वनी:९९३००८८२९९, ईमेल:mumbai.vcudata@gmail.com वेबसाइट:www.vcupack.in

११वी वार्षिक सर्वसाधारण सभा, ई-वोटिंग व पुस्तक बंद करण्याची सूचना

नोटीस याद्वारे देण्यात येते की कंपनीची ११वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) ही शुक्रवार, २९ सप्टेंबर २०२२ रोजी सायं.५.००वा., ३०१, ३रा मजला, राजदीप इमारत, तारा मंदिर लेन, लॅमिग्टंगन रोड, मुंबई-. १०००७ येथे व्यवहाराची देवाणघेवाण करण्यासाठी एजीएम सूचनेत नमुद व्यवसायावर विचार विमर्ष करण्याक

दस्यांना याद्वारे कळविण्यात येते की, कंपनीच्या ११व्या एजीएमची सूचना एमसीए/सेबी परिपत्रकानुसार ज्य ादस्यांची नावे शुक्रवार, ०१ सप्टेंबर, २०२३ रोजी नोंद आहेत त्यांना सोमवार, ०४ सप्टेंबर, २०२३ रोजी . ाठविण्यात आले आहे आणि ज्यांचे ई–मेल आरटीए/डीपीकडे नोंद आहेत. एजीएम सूचना व वित्तीय वर्ष २०२२–२३ करिताचा वार्षिक अहवाल कंपनीच्या www.vcupack.in वेबसाईटवर उपलब्ध आहे.

न्यांचे ईमेल आयडी नोंदणीकृत नाहीत अशा इतर शेअरहोल्डर्सना ही सूचना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने प्राप्त ज्ययासाठी आणि इलेक्टॉनिक पद्धतीने त्यांचे मत देण्यासाठी, त्याच्या रजिस्टार आणि शेअर टान्सफ जंटसोबत ईमेल पत्त्यांच्या नोंदणीसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. एमसीए ईमेल पत्त्यांच दिणीची प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे:

जॅपॉरेट व्यवहार मंत्रालयाने जारी केलेल्या उपरोक्त परिपत्रकाच्या अनुषंगाने, ज्या भागधारकांनी त्यांचा ईमेल त्ता नोंदणीकृत केलेला नाही, त्यांनी तात्पुरता त्यांचा ईमेल पत्ता कंपनीच्या आरटीए, स्कायलाईन फायन ार्विसेस प्रायव्हेट लिमिटेडमध्ये नोंदणीकृत करून, http://www.skylinerta.com/EmailReg.php नंकवर क्लिक करून मिळव शकता. ईमेलच्या यशस्वी नोंदणीनंतर, या एजीएमसाठी ई-व्होटिंग सक्ष रण्यासाठी शेअरहोल्डरला नोटिसची सॉफ्ट कॉपी आणि यूजर आयडी आणि पासवर्डसह ई–व्होटिंगर्च क्रिया मिळेल. काही शंका असल्यास, शेअरहोल्डर admin@skylinerta.com वर लिह् शकतात. गॉब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायमेंट) रेग्युलेशन्स २०१५ नियम ४२ व ४७ नुसार सदस्यांची नोंदर्ण आणि शेअर हस्तांतरण पुस्तके कंपनीच्या एंजीएमच्या उद्देशासाठी शुक्रवार, २२ सप्टेंबर, २०२३ ते शुक्रवार, १९ सप्टेंबर, २०२३ (दोन्ही दिवस समावेश) पासून बंद राहील.

. हंपनी कायदा २०१३ च्या कलम १०८ सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) नियम, २०१४ च्या नियम सहवाचिता सिक्यरिटीज ॲण्ड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोज रेक्वायमेंट) रेग्युलेशन्स २०१५ नियम ४४ नुसार नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) द्वारे रविलेल्या दूरस्थ ई-मतदान सेवांद्वारे सदस्यांना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करण्याचा पर्याय आहे किंव जीएमच्या ठिकाणच्या मतदान केंद्रात मत देता येईल. सभासद केवळ मतदानासाठी केवळ एक पद्धत निवडू ाकतात उदा. मतदानपत्रकाद्वारे किंवा दूरस्थ ई–मतदानाद्वारे. सदस्यांनी दोन्ही मते आपल्या मतांनी मतदान ज्यास, रिमोट ई–मतदानाद्वारे झालेली मतदानाची गणना केली जाईल आणि एजीएमच्या मतदाना गरमध्ये मतदान करून अवैध म्हणून मानले जाईल. पनीच्या सदस्यांनाही याद्वारे कळविण्यात येत आहे की:

११वी वार्षिक सभेची सूचना कंपनीच्या www.vcupack.in आणि एनएसडीएलच्य www.evoting.nsdl.com वेबसाइटवर उपलब्ध आहे.

दूरस्थ ई-मतदान पर्यायी आहे आणि सोमवार, २५ सप्टेंबर, २०२३ (स.०९:००) ते गुरुवार, २८ सप्टेंबर, २०२३ (सायं.५.००) पर्यंत पोर्टल खुले राहील. त्यानंतर रिमोट ई-मतदान एनएसडीएल द्वारे बंद सभासदांचे मतदानाचे हक्क कंपनीच्या जसे की कट ऑफ तारखेला शुक्रवार, २२ सप्टेंबर, २०२३ रोजी

असणाऱ्या पेड अप इक्विटी शेअर भांडवलाच्या शेअर्सप्रमाणे असेल. कंपनीचे समभाग मिळविणारा कोणताही व्यक्ती. आणि नोटीस पाठविल्यानंतर कंपनीचा सभासद बनते आणि शुक्रवार, २२ सप्टेंबर, २०२३ या दिवशी कट-ऑफ तारखेनुसार शेअर्स धारण केल्याने

evoting@nsdl.co.in वर किंवा admin@skylinerta.com विनंती पाठवून लॉगइन आयर्ड आणि पासवर्ड प्राप्त करू शकता. तथापि, जर एखाद्या व्यक्तीने ई-वोटिंगसाठी एनएसडीएलकडे नोंदर्ण केली असेल तर विद्यमान यजर आयडी आणि पासवर्ड मत देण्याकरिता वापरता येईल. पोलिंग पेपरने मतदानाची सविधा देखील एजीएममध्ये उपलब्ध करून देण्यात येईल आणि ज्या सदस्यांन रिमोट ई-मतदानादारे मतदान केले जाणार नाही अशा सभासदाला उपस्थित राहणाऱ्या सदस्यान

मतदानाच्या पोलिंग पेपरने बैठकीत आपला अधिकार वापरण्यास सक्षम राहतील. एखाद्या ई-वोटिंगद्वारे मतदानाचा हक्क बजावल्यानंतरही एजीएममध्ये सदस्य सहभागी होऊ शकतो परंत एजीएमवर पुन्हा मत देण्यास पात्र राहणार नाही.

वेद्यत मतदान व पोलिंग पेपरबाबत काही तक्रारी असल्यास त्यांनी कंपनी सचिव व सक्षम अधिकारी यांच्याश . पर्क साधू शकता

> व्हीसीय डाटा मॅनेजमेंट लिमिटेडकरित सही/ व्यवस्थापकीय संचालव

> > डीआयएन:०६४८९८२२

व्हेन्चुरा टेक्सटाईल्स लिमिटेड

सीआयएन: एल२१०९१एमएच१९७०पीएलसी०१४८६५ नोंदणीकृत कार्यालय: युनिट क्र.१२१, मिडास, सहार प्लाझा, जे. बी. नगर अंधेरी (पू), मुंबई-४०००५९. दू: १२२-२८३४४४५३ ई-मेल:mkt2@venturatextiles.com, संकेतस्थळ:www.venturatextiles.com

वेंचुरा टेक्सटाइल्स लिमिटेडची ५३वी वार्षिक सर्वसाधारण वभा शनिवार, ३० सप्टेंबर, २०२३ रोजी स.११.००वा. कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालय १२१, मिडास, सहार प्लाझा, जे.बी.नगर, अंधेरी-कुर्ला रोड, अंधेरी (पू), मुंबई-४०००५९ येथे होणार आहे.

याद्वारे सूचना देण्यात आली आहे की, व्हेंचुरा टेक्सटाइल्स लिमिटेड (कंपनी) च्या सदस्यांच त्रे**पन्नावी** (५३) वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) शनिवार, ३० सप्टेंबर, २०२३ रोजी स.११.००वा. यनिट क्र.१२१, मिडास, सहार प्लाझा, जे.बी. नगर, अंधेरी-कुर्ला रोड, अंधेरी (पू), मुंबई-४०००५९ तसेच कंपनी कायदा, २०१३ (अधिनियम) च्या लागू तरतुर्दीचे योग्य पालन करून, त्याखाली केलेले नियम वाचून एमसीएचे सर्वसाधारण परिपत्रक क्र.१४/२०२०, १७/२०२०, २०/२०२०, ०२/२०२२ आणि १०/२०२२ अनुक्रमे दिनांक ०८ एप्रिल, २०२०, १३ एप्रिल, २०२०, ०५ मे, २०२०, ०५ मे २०२२ आणि २८ डिसेंबर, २०२२ आणि सेबी (सूचीबद्ध दायित्वे आणि प्रकटीकरण आवश्यकता नियमावली, २०१५ (सेबी सूची विनियम) १२ मे, २०२०, १३ मे, २०२२ आणि ०५ जानेवारी, २०२३ च्या सेबी परिपत्रकासह सहवाचिता, सामान्य आणि विशेष व्यवसायावर विमर्ष करण्याकरिता आयोजित

. वरील परिपत्रकांचे पालन करून, वार्षिक २०२२-२३ आर्थिक वर्षाच्या अहवालासह एजीएमच्य नचनेच्या प्रती फक्त इलेक्टॉनिक पद्धतीने पाठवल्या जातील ज्या सदस्यांचे ईमेल पत्ते नोंद्रणीकत/कंपनी/ ्र डिपॉझिटरी सहभागी उपलब्ध आहेत. डिमॅट स्वरुपामध्ये शेअर्स धारण करणाऱ्या सदस्यांना त्यांच्या डिपॉझिटरी सहभागींमार्फत त्यांच्या संबंधित डिपॉझिटरीजमध्ये त्यांचे ईमेल पत्ते आणि मोबाइल क्रमांकांची नोंदणी करण्याची विनंती केली जाते. वास्तविक स्वरुपामध्ये शेअर्स धारण करणाऱ्या सदस्यांन कंपनीच्या रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्सफर एजंट (आरटीए) लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड द्र.:+९१-८१० ८११ ६७६७, ई-मेल: rnt.helpdesk@linkintime.co.in, वेबसाइट: https:/ linkintime.co.in/ यांच्याकडे त्यांचे ईमेल पत्ते आणि मोबाइल नंबर सादर करण्याची विनंती केर्ल

ः एजीएमची सचना आणि वार्षिक अहवाल कंपनीच्या www.venturatextiles.com वेबसाइटवर स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाइटस. बीएसई लिमिटेड (www.bseindia.com), सीडीएसएलच्य वेबसाइटवर www.evotingindia.com वर देखील उपलब्ध असतील

 सभासदांना एजीएम दरम्यान रिमोट ई-व्होटिंग/मतदानाद्वारे एजीएमच्या सूचनेमध्ये नमृद केल्याप्रमाणे व्यवसायांवर इलेक्टॉनिक पद्धतीने मतदान करण्याची संधी असेल. डिमॅट स्वरुपामध्ये. वास्तविक स्वरुपामध्ये शेअर्स धारण करणारुया सदस्यांसाठी आणि ज्या सदस्यांनी त्यांचे ईमेल पत्ते नोंदणीकृत केलेले नाहीत त्यांच्यासाठी दरस्थपणे मतदान करण्याची पद्धत सदस्यांना सूचनेमध्ये प्रदान केली जाईल कंपनीच्या www.venturatextiles.com या वेबसाइटवरही तपशील उपलब्ध करून दिला जाईल . वार्षिक अहवाल २०२२-२३ सह ५३व्या एजीएमची सूचना लवकरच सदस्यांना त्यांच्या ईमेल

> संचालक मंडळाच्या वतीने व करिता सही / -पी. एम. राव अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक

डीआयएन:००१९७९७३

संदीप (इंडिया) लिमिटेड

सीआयएन:एल५१४९१एमएच२०८२पीएलसी३५०४९२ **नोंदणीकृत कार्यालय:** ३०१, पीएल८९९/एफ, कॉर्पोरेट अरेना पिरामल नगर रोड, गोरेगाव पश्चिम बीएचडी, महेंद्र गार्डन्स, मुंबई-४०००६२. वेबसाईट:www.sandeepindia.org, ई-मेल:info@sandeepindia.org

सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, **संदीप (इंडिया) लिमिटेड** (कंपनी) च्या सदस्यांची ४१वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) शुक्रवार, २९ सप्टेंबर, २०२३ रोजी स.१०.००वा. कंपनीचे नोंदणीकृत कार्यालयः ३०१, पीएल८९९/एफ, कॉर्पोरेट अरेना पिरामल नगर रोड, गोरेगाव पश्चिम बीएचडी महेंद्र गार्डन्स, मुंबई-४०००६२ येथे होणार आहे.

. कंपनी कायदा २०१३ च्या कलम ९१ नुसार वार्षिक सर्वसाधारण सभेनिमित्त <mark>२३ सप्टेंबर, २०२३ ते २</mark>९ **सप्टेंबर, २०२३** (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत कंपनीचे सदस्य नोंद पुस्तक व भाग हस्तांतरण पुस्तव बंद ठेवण्यात येतील

सेबीने जारी केलेल्या नवीनतम परिपत्रकांनुसार, ४१ट्या एजीएमसाठी वार्षिक अहवालाची वास्तविक प्रत इतर गोष्टींसह पाठवण्याची आवश्यकता नाही; त्यामुळे वार्षिक अहवालासह सूचना फक्त विद्युत स्वरुपाने **२५ ऑगस्ट, २०२३** रोजी त्या सदस्यांना पाठवण्यात आली आहे, ज्यांचे ईंमेल पत्ते कंपनी, डिमॅट स्वरुपामध्ये नोंदणीकृत आहेत. ज्या सदस्यांचे ई-मेल आयडी नोंदणीकृत/अद्यायावत केलेले नाही ते त्यांचा ई-मेल पत्ता नोंदणी/अद्यायावत करू शकतात. ज्या सभासदांनी संप्रेषणाच्या उद्देशाने कंपनी/ठेवीदार सहभागीदारकडे पत्र व्यवहाराच्या उद्देशाकरिता नोंद आहेत त्यांना ई-मेलसुद्धा पाठविले

भागधारकांना येथे सुचित करण्यात येत आहे की, सभेची सूचना व वार्षिक अहवाल कंपनीच्य www.sandeepindia.org वेबसाईटवर आणि कलकत्ता स्टॉक एक्सचेंज आणि एनएसडीएलच्य ई-वोटिंग:

. कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०८ सहवाचिता सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन ॲण्ड डिस्क्लोजग रिक्कायमेंटस) रेग्युलेशन्स, २०१५ चे नियम ४४ नुसार कंपनीने एनएसडीएलद्वारे देण्यात येणाऱ्या ई-वोटिंग सेवेमार्फत सदस्यांना ई-वोटिंग सुविधा दिलेली आहे. नोंद दिनांक अर्थात २२ **सप्टेंबर, २०२३** रोजी वास्तविक किंवा डिमॅट स्वरुपात भागधारणा असणाऱ्या सदस्यांना त्यांचे मत एजीएमच्या सूचनेत नमुद वेषयावर विमर्ष करण्याकरिता विद्युत स्वरुपात देता येईल. कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) अधिनियम २०१४ चे नियम २० नुसार आवश्यक ई-वोटिंग तपशील खालीलप्रमाणे:

रेमोट ई-वोटिंग २६ **सप्टेंबर, २०२३ रोजी स.९.००वा.** प्रारंभ होईल आणि <mark>२८ सप्टेंबर, २०२३</mark> रोजी सायं.५.००वा. समाप्त होईल. २८ सप्टेंबर, २०२३ रोजी सायं.५.००वा. नंतर ई-वोटिंग बंद केली जाईल. सूचना वितरणानंतर जर कोणी व्यक्ती सदस्य झाली असल्यास आणि <mark>२२ सप्टेंबर, २०२३</mark> रोजी भागधारणा घेतली असल्यास त्यांनी support@purvashare.com वर विनंती पाठवून युजरआयडी व पासवर्ड प्राप्त करावे. पोलिंग पेपरने मतदानाची सुविधा वार्षिक सर्वसाधारण सभेच्य ठिकाणी उपलब्ध होईल. जे सदस्य रिमोट ई-वोटिंगने त्यांचे मत देतील त्यांना सभेत सहभागी होता येईल

ई-वोटिंगबाबत काही प्रश्न/तक्रारी असल्यास सदस्यांनी कृपया संपर्क एनएसडीएल, ट्रेड वर्ल्ड, ए विंग . ४था मजला, कमला मिल्स कंपाऊंड, सेनापती बापट मार्ग, मुंबई–४०००१३. दूर::०२२–२४९९४७३६, ई-मेल e-voting@nsdl.com.

ई-वोटिंग/वार्षिक सर्वसाधारण सभेत बॅलेटने मतदानाचा निकाल ३० सप्टेंबर, २०२३ रोजी किंवा त्यापुर्वी घोषित केला जाईल. तपासनीसांच्या अहवालासह निकाल कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात प्रसिद्ध केले जाईल तसेच कंपनीच्या वेबसाईटवरसुद्धा अपलोड केले जाईल आणि कंपनीचे शेअर्स जेथे मुचिबद्ध आहेत त्या स्टॉक एक्सचेंजकडे कळविले जाईल.

संचालक मंडळाच्या आदेशान्वये संदीप (इंडिया) लिमिटेड सही / -

ठिकाण: मुंबई दिनांक: ०५.०९.२०२३

रश्मी दालमिया व्यवस्थापकीय संचालिका डीआयएन:०१३४७३६७

CARYSIL LTD. (पुर्वीची ऑक्रिसील लिमिटेड)

सीआयएन: एल २६९१४एमएच१९८७पीएलसी०४२२८३ नोंदणीकृत कार्यालय: ए-७०२, ७वा मजला, कनाकिया वॉल स्ट्रीट, चकाला, अंधेरी कुर्ला रोड, अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००९३. दूर.:०२२-४०१५७८१७/७८१८/७८१९ ई-मेल:investors@acrysil.com, वेबसाईट:www.acrysil.com

व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/इतर ऑडिओ व्हिज्युअल मीन (ओएव्हीएम) द्वारे आयोजित केल्या जाणाऱ्या ३६व्या वार्षिक सर्वसाधारण सभेबाबत माहिती

सचना याद्रारे देण्यात येत आहे की**. कॅरिसील लिमिटेड** (पूर्वीची ॲक्रिसील लिमिटेड) (कंपनी) ची छत्तीसवी (३६) वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) २८ सप्टेंबर, २०२३ रोजी द.०३.३०वा. (भाप्रवे) व्हिडिओ कॉन्फरन्सिंग/इतर ऑडिओ व्हिज्युअल माध्यमांद्वारे (व्हीसी/ओएव्हीएम) आयोजित केली जाईल. कंपनी कायदा, २०१३ च्या लागू तरतुर्दीचे पालन करून कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय (एमसीए) परिपत्रके आणि सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी), ३६व्या एजीएमच्य सुचनेमध्ये नमुद केल्याप्रमाणे व्यवसाय व्यवहार करण्यासाठी.

वार्षिक अहवाल २०२२–२०२३ सोबत एजीएमची सूचना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने फक्त त्या सदस्याना पाठवली जाईल ज्यांचे ई-मेल पत्ते कंपनी/निबंधक आणि हस्तातरण एजंटकडे नोंदणीकृत आहेत. एमसीए आणि सेबीच्या वरील परिपत्रकांनुसार, एजीएमच्या नोटिस आणि वार्षिक अहवालाच्य कोणत्याही वास्तविक प्रती कोणत्याही सदस्याला पाठवल्या जाणार नाहीत. एजीएमची सचना सोबर जोडली आहे आणि वित्तीय वर्ष २३ चा वार्षिक अहवाल कंपनीच्या www.carysil.com (कॅरिसील/कंपनी) आणि नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) https:// www.evotinansdl.com च्या वेबसाइटवरून डाउनलोड केला जाऊ शकतो.

प्रत्यक्ष स्वरूपात समभाग धारण करणाऱ्या सदस्यांना विनंती आहे की, त्यांनी फॉर्म आयएसआर–१ ची प्रत्यक्ष प्रत आरटीएला खाली नमूद केलेल्या पत्त्यावर सबमिट करून नोंदणी करावी किंवा फॉर्म आयएसआर-१ ची स्कॅन केलेली प्रत आरटीएला investor@bigshareonline.com आणि कंपनी investors@carysil.com वर सादर करावी.

बिगशेअर सर्व्हिसेस प्रा. लि. - कार्यालय क्र.एस६-२, ६वा मजला पिनॅकल बिझनेस पार्क, अहुरा सेंटरच्या पुढे, महाकाली केव्हज रोड, अंधेरी (पूर्व) मुंबई-४०००९३, महाराष्ट्र, भारत. डीमॅट स्वरूपात शेअर्स धारण करणाऱ्या शेअरधारकांना त्यांच्या संबंधित डीपीसह त्यांचा ई-मेल पर

अपडेट करण्याची विनंती केली जाते. कंपनीने कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या उद्देशाने शुक्रवार, २२ सप्टेंबर, २०२३ ते गुरुवार, २८ सप्टेंबर, २०२३ (दोन्ही दिवसांसह) सदस्य नोंदणी आणि शेअर टान्सफर बुक्स बंद करण्याची सूचना

कंपनी आपल्या सभासदांना मतदानाच्या पर्यायासह सभेच्या ठिकाणाव्यतिरिक्त (रिमोट ई-व्होटिंग)

इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणालीचा वापर करून कंपनीच्या एजीएममध्ये प्रस्तावित केलेल्या ठरावांचर मतदानाचा हक बजावण्याची सुविधा देत आहे. एजीएममध्ये ई–व्होटिंगद्वारे. रिमोट ई–मतदान सोमवार, २५ सप्टेंबर, २०२३ रोजी सं.०९.००वा. ते बुधवार, २७ सप्टेंबर, २०२३ रोजी सायं.०५.००वा (भाप्रवे) पर्यंत सुरू होईल. ज्या भागधारक/सदस्यांची नावे रजिस्ट्रार ऑफ सदस्य/लाभार्थी मालकांमध्ये कट–ऑफ तारखेला म्हणजेच गरुवार. २१ सप्टेंबर. २०२३ रोजी दिसतात त्यांनीच सभेमध्ये रिमोट ईः व्होटिंग/ई-व्होटिंगची सुविधा मिळण्याचा हक्क असेल. रिमोट ई-व्होटिंगद्वारे आपले मत देणारे सभासद व्हीसी/ओएव्हीएम सुविधेद्वारे सभेला उपस्थित राहू शकतात परंतु सभेदरम्यान त्यांना ई–मतदान प्रणालीद्वारे पन्हा मतदान करण्यांचा अधिकार असणार नाही.

. कोणतीही व्यक्ती. जी एजीएमची नोटीस पाठवल्यानंतर आणि कट-ऑफ तारखेनसार २१ सप्टेंबर २०२३ रोजी शेअर्स धारण केल्यानंतर कंपनीचा सदस्य बनते, ती investors@carysil.com वर विनंती पाठवून वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड मिळवू शकते. जर एखाद्या व्यक्तीने बिगशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडमध्ये ई–व्होटिंगसाठी आधीच नोंदणी केली असेल तर विद्यमान वापरकत आयडी आणि पासवर्ड मतदानासाठी वापरला जाऊ शकतो.

एजीएमच्या आधी/दरम्यान लॉग इन करताना कोणत्याही तांत्रिक समस्येचा सामना करणारे सदस्य evoting@nsdl.co.in वर विनंती पाठवून एनएसडीएल हेल्पडेस्कशी किंवा टोल फ्री क्रमांक: १८०० १०२० ९९० व १८०० २२ ४४ ३० वर कॉल करू संपर्क साध शकतात. संचालक मंडळाच्या आदेशान्वरं

तिनांक: ०x सप्टेंबर, २०२३

कॅरिसील लिमिटेडकरिता (पूर्वीची ॲक्रिसील लिमिटेड) सही/ कंपनी सचिव व सक्षम अधिकार

NOTICE ICICI BANK LTD.

Read, Office: ICICI Bank Tower, Near Chakli Circle, Old Padra Road, Vadodara, Guiarat, 390007 Notice is hereby given that the Certificate for the undermentioned securities of the Company has been lost/misplaced and the holders of the said securities has applied to the company to issue duplicate certificates . Any person who has claim in respect of the said securities should lodge such claim with company at its Registered Office/ RTA , within 15 days from the date, else the company will proceed to issue duplicate share certificate without further intimation.

Kind of securities & Face Value: Equity. Shares of Rs.2/ = each

Milia of Scc	a or securities a race value. Equity, shares or his.27 - each.				
FOLIO NO.	CERTIFICATE NO.	TIFICATE NO. DISTINCTIVE NO.			
1004650	00004292	0002486501 TO 0002487000	500		
1004650	00903725	5830062641 TO 5830062690	50		
Applicant Na	me & Address: RAGI	NI RAMESH GUPTA JT. RAMESH F	ANNALAL GUPTA,		

B-310, DIWAKAR BHAVAN, NARAYAN NAGAR, BHAYANDER (W) 401101

गोल्डीयम इंटरनॅशनल लिमिटेड

नोंद. कार्या.: जेम्स ॲण्ड ज्वेलरी कॉम्प्लेक्स, एमआयडीसी, सीप्झ, अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००९६ **सीआयएन**:एल३६९१२एमएच१९८६पीएलसी०४१२०३. **दूर.**:०२२–२८२९१८९३, **फॅक्स**:०२२–२८२९०४१८, वेबसाईट:www.goldiam.com, ई-मेल:investorrelations@goldiam.com

सदस्यांना सूचना

तदस्यांना येथे सूचना देण्यात येत आहे की, **गोल्डीयम इंटरनॅशनल लिमिटेड** (कंपनी)च्या सदस्यांची ३६वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) **बुधवार, २७ सप्टेंबर, २०२३ रोजी स.११.००वा** व्हिडिओ कॉन्फरन्स (व्हीसी)/अन्य दृकश्राव्य (ओएव्हीएम) माध्यमातून आयोजित केली जाईल. कंपनी कायदा २०१३ आणि सहकार मंत्रालय आणि सिक्युरिटीज ॲण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया यांनी वेळोवेळी जारी केलेल्या विविध परिपत्रकांनुसार ८ ऑगस्ट, २०२३ रोजीच्या एजीएम सूचनेत नमुद विषयांवर विमर्ष करण्याकरिता होणार आहे.

वरील परिपत्रकानुसार वित्तीय वर्ष २०२२–२३ करिता वार्षिक अहवालासह एजीएम सूचना ज्या सदस्यांच ई-मेल कंपनी/ठेवीदारकडे नोंद आहेत त्यांना **सोमवार, ४ सप्टेंबर, २०२३** रोजी विद्युत स्वरुपात पाठविली आहे. वित्तीय वर्ष २०२२–२३ करिता वार्षिक अहवाल कंपनीच्या <u>www.goldiam.com</u> वेबसाईटवरून आणि स्टॉक एक्सचेंजच्या अर्थात बीएसई लिमिटेड व नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या अनुक्रमे www.bseindia.com व www.nseindia.com वेबसाईटवरून डाऊनलोड करता येतील. सदर एजीएमकरिता प्रॉक्सी नियुक्ती सुविधा उपलब्ध असणार नाहीत. एजीएममध्ये तहभागी होण्याची माहिती एजीएम सूचनेत नमुद आहेत.

कंपनी अधिनियम २०१३ च्या कलम १०८ च्या तरतुर्दीच्या अनुषंगाने कंपन्या (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम २०१४ आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंटस्) विनियम १९१६ च्या नियम ४४ आणि सर्वसाधारण सभेवरील सचिव प्रमाण २ नसार ३६व्या एजीएम सचनेत नम् सर्व ठरावांवर मत देण्यासाठी सदस्यांना कंपनीने विद्युत मतदान सुविधा दिलेली आहे. ३६व्या एजीएम दरम्यान मत विद्युत स्वरुपात देणे (ई-बोटिंग) किंवा विद्युत मतदान प्रणालीने (रिमोट ई-बोटिंग) मत सदस्यांना देता येतील. कंपनीने रिमोट ई-बोटिंग व एजीएममध्ये मतदान संचालनाकरिता अधिकृत संस्था -वोटिंग रविवार, २४ सप्टेंबर, २०२३ रोजी स.९.००वा. प्रारंभ होईल आणि मंगळवार, २६ सप्टेंबर, २०२३ रोजी सायं.५.००वा. समाप्त होईल. रिमोट ई-वोटिंग कालावधी समाप्त झाल्यानंत

ु नोंद तारीख अर्थात **बुधवार, २० सप्टेंबर, २०२३** रोजी डिपॉझिटरीद्वारे तयार केलेल्या लाभार्थी मालकांचे . भोंद पुस्तक किंवा सदस्य नोंद पुस्तकात ज्या सदस्यांची नावे नमुद आहेत त्यांना रिमोट ई-वोटिंग व एजीएम दरम्यान ई-वोटिंगची सर्विधा उपलब्ध होईल. नोंद तारखेला सदस्य नसणाऱ्या व्यक्तींनी सदर सचन माहितीकरिता म्हणून घ्यावी.

ई-वोटिंग सुविधा एजीएम दरम्यान त्या सदस्यांना उपलब्ध होईल जे एजीएममध्ये उपस्थित असतील आणि . त्यांनी यापुर्वी मत दिलेले नसेल. एजीएमपुर्वी रिमोट ई-वोटिंगने मत दिलेल्या सदस्यांना एजीएममध्ये सहभागी होता येईल परंतु एजीएममध्ये व्हीँसी/ओएव्हीएममार्फत सहभागी होऊन पुन्हा मत देता येणा

आम्ही महस्यांना विनंती करीत आहोत की। पर्याख्यणीय संरक्षणाम आमूची वचनबाहता असल्याने ई मेलद्वारे कंपनीचे पत्र व्यवहार स्विकारावे. डिमॅट स्वरपात भागधारणा असणारे सदस्या ज्यांनी ई–मेल नोंद केलेले नाहीत त्यांनी डिपॉझिटरी सहभागीदारकडे त्यांचे ई-मेल नोंद करावेत आणि वास्तविक स्वरुपात भागधारणा असणाऱ्या सदस्यांनी त्यांचे ई-मेल कंपनी/आरटीए, एलआयआयपीएलकडे वर विद्युत पद्धतीने अद्यायावत करण्याची विनंती करण्यात येत आहे. कंपनीचे निबंधक व हस्तांतरण प्रतिनिध

मे. लिंक इनटाईम इंडिया प्रा.लि. सी-१०१, २४७ पार्क, एल.बी.एस. मार्ग, विक्रोळी (पश्चिम), मुंबई-४००००८३.

ई-मेलः <u>rnt.helpdesk@linkintime.co.in</u>, वेबसाईटः <u>https://linkintime.co.in/</u> वेद्युत स्वरुपाने मतदानाबाबत काही प्रश्न/तक्रारी असल्यास सभासदांनी कृपया <u>https:/</u> n<u>stavote.linkintime.co.in</u> च्या हेल्पसेक्शन अंतर्गत उपलब्ध Frequently Asked Ques tions (FAQs) व ई-वोटिंग मॅन्युअल वाचावे किंवा <u>instameet@linkintime.co.in</u> वर ई-नेल करावा किंवा दूर.:0२२-४९१८६१७५ वर संपर्क करावा तसेच पुढील स्पष्टीकरण आणि तांत्रिक सहाय्यतेबाबत व्हीसीमार्फत सहभागी होण्याकरिता सदस्यांनी <u>instameet@linkintime.co.in</u> वर ई-मेल किंवा दूर.:०११–४९४१९०००, इन्स्टामीट सपोर्ट डेस्क, लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट

एजीएममध्ये ई–वोटिंग आणि रिमोट ई–वोटिंग प्रक्रिया योग्य व पारदर्शकरित्या संचालनाकरिता तपासनीस हणून कंपनीच्या संचालक मंडळाने <mark>श्री. रजनीकांत शाह,</mark> कार्यरत कंपनी सचिव (सदस्यत्व क्र.१६२९ सीओपी क्र.७००) यांची नियक्ती केली आहे.

ठरावावरील निकाल एजीएम समाप्तीनंतर ४८ तासात घोषित केले जाईल आणि ठरावाच्या बाजने मतांची आवश्यक संख्यानुसार एजीएम तारखेला ठराव मंजूर झाल्याचे समजले जाईल.

तपासनींच्या अहवालासह घोषित झालेला निकाल कंपनीच्या कॉर्पोरेट वेबसाईट <u>www.goldiam.com</u> वर, एलआयआयपीएलच्या <u>https://instavote.linkintime.co.in</u> वेबसाईटवर प्रसिद्ध केले जाईल आणि बीएसई लिमिटेड व नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडकडे कळविले जाईल. कंपनी। कायदा, २०१३ (कायदा) चे अनुच्छेद ९१ कंपनीचे वार्षिक समाप्तीकरिता **शनिवार, १६** सप्टेंबर, २०२३ ते बुधवार, २७ सप्टेंबर, २०२३ (दोन्ही दिवस अंतर्भुत) पर्यंत कंपनीचे सदस्य नींव रुस्तक व भागहस्तांतरण पुस्तक बंद राहतील.

दिनांकः ०१.०९.२०२२

संचालक मंडळाच्या आदेशान्वर गोल्डीयम इंटरनॅशनल लिमिटेडकरिता सही/- पंकज पारखीय

कंपनी सचिव

DYNACONS सीआयएन: एल७२२००एमएच१९९५पीएलसी०९३१३० ७८, रतनज्योत इंडस्ट्रीयल इस्टेट, इर्ला लेन, विलेपार्ले (प.), मुंबई-४०००५६, दुर::०२२-६६८८९९००, ई-मेल:investor@dynacons.com वेबसाईट:www.dynacons.com

याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, **डायनाकॉन्स सिस्टिम्स ॲण्ड सोल्युशन्स लिमिटेड** (कंपनी) ची २८वी वार्षिक त्रकार प्राप्त प्रनाम (प्रजीएम) **शनिवार, ३० सप्टेंबर २०२३ रोजी दु.०३:००वा.** व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (दहीसी)/इतर अर्जिओ-व्हिज्युअल माध्यमांद्वारे (ओएव्हीएम) आयोजित केली जाईल. कंपनी कायदा, २०१३ आणि त्याखाली बनवलेल्या नियमांच्या आणि सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोज रिक्रायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या सर्व लागू तरतुर्दीचे पालन करून, सामान्य परिपत्रकांसह वाचा क्र.१४/२०२८ दिनांक ०८ एप्रिल २०२०; क्र.१७/२०२० दिनांक १३ एप्रिल २०२० आणि क्र.२०/२०२० दिनांक ५ मे २०२०, क्र.०२/२०२१ दिनांक १३ जानेवारी २०२१, क्र.२१/२०२१ दिनांक १४ डिसेंबर २०२१, क्र.०२/२०२२ दिनांक १५, ा, २०२२ आणि १०/२०२२ दिनांक २८ डिसेंबर २०२२, कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने जारी केलेली इतर लाग् परिपत्रके (एमसीए) आणि परिपत्रक क्र.SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 दिनांक १२ मे, २०२०, परिपत्रक क SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 दिनांक १५ जानेवारी २०२१ क SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P 2022/62 दिनांक १३ मे २०२२ आणि क्र.SEBI/HO/CFD/POD-2/P/CIR/2023/4 दिनांक ०५ जानेवारी २०२३ रोजी सेबी (एकत्रितपणे लागू परिपत्रक म्हणून संबोधले जाते), एजीएम बोलावण्याच्या सूचनेमध्ये नमृद्र केलेल्या व्यवसायाचे व्यवहार करण्यासाठी. सदस्य व्हीसी/ओएव्हीएमद्वारे एजीएममध्ये उपस्थित राहण्यास आणि मतदान oरण्यास सक्षम असतील. केवळ व्हीसी/ओएव्हीएम सुविधेद्वारे भाग घेणारे सदस्य एजीएममध्ये उपस्थित असल्या मानले जाईल आणि त्यांची उपस्थिती कोरमच्या हेतूने गणली जाईल.

सूचना

लागू परिपत्रकांचे पालन करून, एजीएम बोलावणारी नोटीस आणि २०२२-२३ आर्थिक वर्षासाठी स्वतंत्र आणि एकत्रित आर्थिक विवरणपत्रे, मंडळाचा अहवाल, लेखा परीक्षकांचा अहवाल आणि त्याच्याशी संलग्न करणे आवश्यक असलेली इतर कागदपत्रे पाठवली जातील. कंपनीचे सर्व सदस्य ज्यांचे ईमेल पत्ते कंपनी/डिपॉझिटर्र पार्टिसिपंट्सकडे नोंदणीकृत आहेत. एमसीए परिपत्रके आणि सेबी परिपत्रकांनुसार, कंपनी ईमेल व्यतिरिक्त, भागधारकांना कागदपत्रांची सेवा प्रदान करू शकणार नाही. म्हणून, कंपनी सर्व भागधारकांना विनंती करते ज्यांनी अद्याप त्यांचे ईमेल पत्ते नोंदणीकृत केलेले नाहीत किंवा त्यांचे ईमेल पत्ते कंपनी/आरटीएकडे अद्यतनित केलेले नाहीत त्यांची नोंदणी करण्याची. उपरोक्त दस्तऐवज कंपनीच्या <u>www.dynacons.com</u> या संकेतस्थळावर आणि स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाइटवर म्हणजे बीएसई लिमिटेड आणि नेंशनल स्टॉक एक्सचेंज लिमिटेडच्या अनुक्रमे <u>www.bseindia.com</u> आणि <u>www.nseindia.com</u> वर आणि नेंशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) ची वेबसाइट www.evotingindia.nsdl.com वर देखील उपलब्ध असतील

सदस्यांदारे ईमेल पत्ता नोंदण अपडेट करण्याची पद्धतः वास्तविक स्वरुपामध्ये असलेल्या शेअर्सच्या बाबतीतः शेअरहोल्डर त्याच्या फोलिओ क्रमांकाचा उल्लेख करून

आरटीएला info@bigshareonline.com वर ईमेलद्वारे विनंती पाठवू शकतो. डिमॅट स्वरुपामध्ये असलेल्या शेअर्सच्या बाबतीत: शेअरहोल्डर कृपया डिपॉझिटरी पार्टिसिपंट (डीपी) शी संपर्क साधू शकतो आणि डीपीने अनुसरण केलेल्या आणि सल्लयानुसार डीमॅट खात्यात ईमेल पत्ता आणि बँक खाते तपशील नोंदव शकतो

मत देण्याची पद्धतः सभासदांना इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणाली (ई–व्होटिंग) द्वारे एजीएमच्या सूचनेमध्ये नमुद्र केल्याप्रमाणे व्यवसाया

त्यांचे मत टाकण्याची संधी असेल. द्रिमॅट स्वरुपात. वास्तविक स्वरुपामध्ये शेअर्स धारण करणाऱ्या सदस्यांनी दरस्थपणे मतदान करण्याची पद्धर (रिमोट ई-व्होटिंग) आणि ज्या सदस्यांनी त्यांचा ईमेल पत्ता नोंदविला नाही त्यांच्यासाठी एजीएम

इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणालीद्वारे मतदान करण्याची सुविधा एजीएममध्ये देखील उपलब्ध करून दिली जाईल आणि व्हीसी/ओएव्हीएमद्वारे एजीएमला उपस्थित असलेले सदस्य ज्यांनी रिमोट ई–व्होटिंगद्वारे आपले मत दिलेले नाही ते एजीएममध्ये मतदान करू शकतील. ई-व्होतिंगदारे मत देण्यासाठी लॉगिन क्रेडेन्शियल सदस्यांना ईमेलदारे उपलब्ध करून दिले जातील. ज्य

सदस्यांना ईमेल मिळत नाही किंवा ज्यांचा ईमेल पत्ता कंपनी/आरटीए/डिपॉझिटरी पार्टिसिपंट्सकडे नोंदणीकृत नाही, ते एजीएमच्या नोटिसचा भाग असलेल्या 'नोट्स' मध्ये दिलेल्या सूचनांचे पालन करून लॉगिन क्रेडेंशिय

लॉगिन क्रेडेन्शियल्स आणि एजीएममध्ये व्हीसी/ओएव्हीएमद्वारे उपस्थित राहण्याची पद्धत 'नोट्स' मध्ये दिलेल्य सूचनांचे अनुसरण करून मिळवता येईल

मंडळाने रु.०.५० चा अंतरिम लाभांश जाहीर केला होता. रु.५०/- च्या दर्शनी मल्याचे प्रति इक्रिटी शेअर ३९

मार्च, २०२३ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षासाठी प्रत्येकी १० ऑगस्ट, २०२२ रोजी आणि २३ ऑगस्ट, २०२२ रोजी पात्र असलेल्या सर्व भागधारकांना दिले गेले. दिलेला अंतरिम लाभांश ३१ मार्च, २०२३ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षासाठी अंतिम लाभांश मानला जातो एजीएमच्या उद्देशाने रविवार, २४ सप्टेंबर, २०२३ ते शनिवार, 30 सप्टेंबर, २०२३ (दोन्ही दिवस समावेश) पर्यंत सदस्य नोंदणी आणि शेअर ट्रान्सफर बुक्स बंद राहतील.

२० तंत्र्य, २०२३ (प्राप्त) प्रियत्त तानायत्त) यसत्त त्वस्य नाद्या जााव राजर द्वार स्वरंत युप्त यर् प्रहारात. लागु असलेल्या परिप्रकांनुसार ज्या समासदांनी त्यांचे बँक खाते तपशील अपडेट केले होते त्यांना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने लामांशाचे पेमेंट केले गेले.

नाभांश वॉरंट/डिमांड ड्राफ्ट ज्या भागधारकांनी त्यांचे बँक खाते तपशील अपडेट केलेले नाहीत त्यांच्य नोंदणीकत पत्त्यावर पाठवले गेले.

लाभांशाचा भरणा लागू दराने स्रोतावरील कर (टीडीएस) कपातीच्या अधीन होता. लाभांश प्राप्त करण्यासाठी अनिवार्य नोंदणीची पद्धत. सदस्यांना त्यांचे संपूर्ण बँक तपशील नोंदणी/अपडेट

करण्याची विनंती केली जाते: त्यांच्या डिपॉझिटरी पार्टिसिपंटसोबत ज्यांच्याकडे ते त्यांची डीमॅट खाती ठेवतात, जर शेअर्स आवश्यक कागदपः सबमिट करून डीमटेरियलाइज्ड मोडमध्ये ठेवले असतील आणि कंपनी/बिगशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड सोबत, <u>investor@dynacons.com</u> किंव

info@bigshareonline.com वर ईमेल करून, जर शेअर्स वास्तविक स्वरूपामध्ये असतील भवाक्षरी केलेल्या विनंती पत्राची स्कॅन केलेली प्रत ज्यामध्ये सदस्याचे नाव, फोलिओ क्रमांक, बँक तपशील (बँक खाते क्रमांक, बँकेच्या शाखेचे नाव आणि पत्ता, आयएफएससी, एमआयसीआर तपशील) असतील.

2) पॅन कार्डची स्वयं-साक्षांकित प्रत आणि ३) रद्द केलेले चेक पान. ., कायद्याच्या कलम ९१ च्या अनुषंगाने पढे सचना देण्यात आली आहे की, वार्षिक बंद करण्याच्या उद्देशाने सभासदांची नोंदणी आणि शेअर ट्रान्सफर बुक्स शनिवार, १६ सप्टेंबर, २०२३ ते बुधवार, २७ सप्टेंबर, २०२३ (दोन्ही दिवसांसह) बंद राहतील.

डायनाकॉन्स सिस्टिम्स ॲण्ड सोल्य्शन्स लिमिटेडकरित

पजा पटव कंपनी सचिव सव सक्षम अधिकारी

ठिकाण : मंबर्ड

FINANCIAL EXPRESS

PUBLIC NOTICE

FORM INC-26

[Pursuant to rule 30 of the Companies (Incorporation) Rules, 2014] Before the Central Government, Regional Director, Western Region, Mumbai In the matter of sub-section (4) of Section 13 of Companies Act, 2013 and clause (a) of sub-rule (5) of rule 30 of the Companies (Incorporation) Rules 2014 AND In the matter of Mannatron Tech Private Limited having its registered office at B 501, Om Divya Apartment, Near Sona Shopping Centre, Trikamdas Road, Mumbai 400067, India

Notice is hereby given to the General Public that company proposes to make application to Central Government, Western Region, Mumbai under section 13 of the Companies Act, 2013 seeking confirmation of the alteration of Memorandum of Association in terms of special resolution passed at EGM held on 01.09.2023 to enable the company to change its registered office from "State of Maharashtra" to "State of Haryana". Any person whose interest is likely to be affected by the proposed change of the registered office may deliver either on the MCA-21 portal (www.mca.gov.in) by filing investor complaint form or cause to be delivered or send by registered post of his/her objections supported by an affidavit stating the nature of his/her interest and grounds of opposition to the Regional Director, Everest 5th Floor, 100 Marine Drive, Mumbai-400002, Maharashtra within 14 days of the date of publication of this notice, with a copy of the applicant company at its registered office mentioned below: Registered Office: B 501, Om Divya Apartment, Near Sona Shopping Centre, Trikamdas

For Mannatron Tech Private Limited Road, Mumbai 400067. sd/- Vishal Soni (Director) Date: 05.09.2023, Place: Mumbai

Aadi Industries Limited CIN: L25203MH1994PLC206053

Regd. Off.: No. 421, 4th Floor, Kailash Plaza, Vallabh Baug Lane, Near, R-Odeon Mall,

Registrar and Transfer Agent (RTA) of the Company, LINK INTIME INDIA PVT. LTD.

Ghatkopar East Mumbai-400077. Tel.: 9869441118 Website: https://www.aadiindustries.co/, E-mail: aadi.industries@hotmail.com

NOTICE OF THE TWENTY-NINTH ANNUAL GENERAL MEETING ('AGM'). REMOTE E-VOTING AND BOOK CLOSURE OF AADI INDUSTRIES LIMITED

NOTICE is hereby given that the Twenty-Ninth Annual General Meeting ('AGM' or 'Meeting') of the Members of Aadi Industries Limited (the 'Company') will be held on Tuesday, September 26, 2023 at 12.00 Noon at the registered office of the Company at 421, 4th Floor, Kailash Plaza, Vallabh Baug Lane,

Near R-Odeon Mall, Ghatkopar (East) Mumbai - 400077, to transact the business as set out in the Notice

of the AGM. Pursuant to provisions of Section 101 of the Companies Act, 2013 read with Rule 18 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 (including any statutory modification(s), clarification(s) exemption(s), re-enactment(s) or substitution(s) thereof for the time being in force), Regulation 36 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations. 2015 (Listing Regulations) and Secretarial Standard on General Meetings, the Notice of the 29th AGM along with the Annual Report of the Company for the Financial Year 2022-23, has been sent today i.e. on

September 04, 2023 in electronic mode to those Members whose e-mail IDs are registered with the

Pursuant to provisions of Section 108 of the Companies Act, 2013 and Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended by the Companies (Management and Administration) Amendment Rules, 2015 (including any statutory modification(s), clarification(s), exemption(s), re-enactment(s) or substitution(s) thereof for the time being in force), Regulation 44 of Listing Regulations and Secretarial Standard on General Meetings, the Company is providing to its Members a facility to cast their vote on all the business items set forth in the Notice of AGM by electronic means from a place other than the venue of the AGM ("remote e-voting") using an electronic voting system provided by NSDL. The remote e-voting period will commence on Saturday, September 23, 2023 at 9.00 A.M. (IST) and ends on Monday, September 25, 2023, at 5.00 P.M. During this period, Members of the Company holding shares either in physical form or in dematerialized form, as on the cut-off date, being Tuesday, September 19, 2023, may cast their votes through remote a-voting. The remote e-voting module shall be disabled by NSDL for voting after 5.00 P.M. on Monday, September 25, 2023 and remote e-voting shall not be allowed beyond the said date and time. Once the vote on a Resolution is cast by a Member, any subsequent changes shall not be allowed. The voting rights of the Members shall be in proportion to their shares in the paid-up Share Capital of the Company as of the cut-off date, which is Tuesday, September 19, 2023. Any person who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after dispatch of the AGM Notice and is holding shares as on the cut-off date, Tuesday, September 19, 2023, may refer to the Notice of the AGM of the Company, posted on Company's website at https://www.aadiindustries.co/ for detailed procedure with regard to remote a-voting. Any person, who ceases to be a Member of the Company as of the cut-off date and is in receipt of the Notice of the AGM shall treat the same for information purposes only. In terms of provisions of Section 107 of the Companies Act, 2013, since the Company is providing the facility of remote e-voting to the Members, there shall be no voting by show of hands at the AGM. The Company is also offering a facility for voting by way of Polling Papers/Ballot Papers at the AGM for the Members attending the meeting, who did not cast their vote by remote e-voting. However, Members who have already cast their votes by remote e-voting prior to the

Ms. Krupa Joisar of M/s. Krupa Joisar & Associates, Practicing Company Secretaries, has been appointed as the Scrutinizer to scrutinise the remote e-voting process before the AGM in a fair and transparent manner. If you have any queries or issues regarding attending AGM & e-Voting from the NSDL e-Voting System, you can write an email to <u>evoting@nsdl.co.in</u> or call at 022 - 4886 7000 and 022 - 2499

AGM may attend the AGM but shall not be entitled to vote. If a Member casts votes by both modes i.e.

remote e-voting and Polling Papers/Ballot Papers at the AGM, then voting done through remote e-voting

shall prevail and vote cast through Polling Paper shall be treated as invalid

All grievances connected with the facility for remote e-Voting may be addressed to Mr. Tejas Chaturvedi, Assistant Manager, National Securities Depository Limited (NSDL), Trade World, 'A' wing, 4th Floor, Kamala Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel (East), Mumbai - 400013 or send an email to evoting@nsdl.co.in or call at 022 - 4886 7000 and 022 - 2499 7000.

BOOK CLOSURI The Register of Members and the Share transfer books of the Company will remain closed from Tuesday, September 19, 2023, to Tuesday, September 26, 2023 (both days inclusive), for the purpose of AGM.

Rushabh Shah

(DIN: 01944390)

Managing Director

Place: Mumbai

SIMPLEX PAPERS LIMITED REGISTERED OFFICE: OM SHRI SAI BHAVAN, BALAGHAT ROAD,

T POINT, GONDIA- 441 614

CORPORATE OFFICE: 30. KESHAVRAO KHADYE MARG.

SIMPLEX

Date: September 04, 2023

SANT GADGE MAHARAJ CHOWK, MAHALAXMI (E), MUMBAI- 400 011 Tel No:+91 22 2308 2951 Website: www.simplex-group.com

E-mail: papers@simplex-group.com CIN-L21010MH1994PLC078137 Extra -Ordinary General Meeting:

NOTICE OF AN EXTRA - ORDINARY GENERAL MEETING AND E-VOTING

Notice is hereby given that an Extra-ordinary General Meeting (the EGM/ the Meeting) of Simplex Papers Limited (the Company) will be convened on Friday, the 29th September, 2023 at 11:00 a.m. through Video Conference / Other Audio-Visual facility provided by the National Securities Depository Limited (NSDL) to transact the business as set out in the Notice convening the EGM. This is in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 (the Act) and the Rules made thereunder, read with General Circulars dated 8th April, 2020, 13th April, 2020, 5th May, 2020 along with subsequent circulars issued in this regard and the latest dated 28th December, 2022 by the Ministry of Corporate Affairs (the MCA Circulars) and Circular dated 13th May, 2022 read with Circular dated 5th January, 2023 issued by the Securities and Exchange Board of India (the SEBI Circulars) and other applicable circulars issued in this regard.

In compliance with above Circulars, the Company has sent the Notice of the EGM alongwith Explanatory Statement on Monday, the 4th September, 2023, through electronic mode only to those Members whose e-mail addresses are registered with the Company or Registrar & Transfer Agent and Depositories.

The copy of the Notice of the EGM alongwith Explanatory Statement is available on the website of the Company at www.papers@simplex-group.com and on the website of the Stock Exchange viz www.bseindia.com A copy of the same is also available on the website of NSDL at www.evoting.nsdl.com

A person, whose name is recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners

maintained by the depositories as on the cut-off date i.e. Friday, the 22rd September, 2023 only shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as e-Voting at the EGM.

Remote e-Voting:

through electronic means.

In compliance with Section 108 of the Act read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended from time to time, the Secretarial Standard on General Meetings (SS-2) issued by the Institute of Company Secretaries of India and sub-clause (1) & (2) of Regulation 44 of the SEBI LODR, Regulations, the Company is providing to its Members the facility of remote e-Voting before as well as during the EGM in respect of the business to be transacted at the EGM and for this purpose, the Company has engaged the services of NSDL for facilitating voting

The Members may cast their votes using an electronic voting system from a place other than venue of the EGM ('remote e-voting'). The remote e-Voting period will commence on Tuesday, the 26th September, 2023 from 9:00 a.m. and ends on Thursday the, 2023 at 5:00 p.m. During this period, Members of the Company, holding shares either in physical form or in Dematerialized form, as on Friday, the 22nd September, 2023, (the Cut-Off Date), may cast their vote by remote e-Voting. The remote e-Voting shall not be allowed beyond the said date and time and the e-Voting module shall be disabled by NSDL for voting thereafter.

The detailed instructions for remote e-Voting are given in the Notice of the EGM. Members are requested to note the following:

a. The remote e-Voting facility would be available during the following period: Commencement of remote From 9.00 a.m. on Tuesday, the 26th September, 2023

facility of remote e-Voting before and during the EGM;

- End of remote e- Voting Upto 5.00 p.m. on Thursday, the 28th September, 2023 The remote e-Voting module shall be disabled by NSDL for voting thereafter and Members will no be allowed to vote electronically beyond the said date and time; The voting rights of the Members shall be in proportion to their share of the paid-up equity share
- apital of the Company as on Friday, the 22rd September, 2023, (the Cut-Off Date) The facility: of remote e-Voting system shall also be made available during the Meeting and the Members attending the Meeting, who have not already cast their vote by remote e-Voting shall be able to exercise their right during the Meeting. A person whose name is recorded in the Register of Members / Register of Beneficial Owners as on the Cut-Off Date only shall be entitled to avail the
- Any person who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after the dispatch of the Notice and holds shares as on the Cut-Off Date, may obtain the User ID and Password for remote e-Voting by sending a request at evoting@nsdl.com However, if the Member is already registered with NSDL for remote e-Voting, then he/she can use his/her existing User ID and password for casting the vote. A person who is not a Member as on the Cut-Off Date should treat the Notice of the EGM for information purposes only;
- Members who have cast their vote by remote e-Voting prior to the Meeting may also attend the Meeting electronically but shall not be entitled to vote again

Registration of e-mail addresses;

The Members of the Company holding shares either in physical / demat form and who have not registered /updated their e-mail addresses with the Company/the RTA / the DPs are requested to send the following documents/information via e-mail to Purva Sharegistry India Private Limited, the Register and Transfer Agent of the Company at support@purvashare.com or with the relevant DPs, in order to register/update their e-mail addresses and to obtain user ID and password to cast their vote through remote e-voting or e-Voting at the EGM:

- Name registered in the records of the Company
- E-mail address and Mobile number DPID- Client ID, Client Master Copy or Copy of Consolidated Account Statement (For Shares held

Date: 4th September, 2023

Place: Mumbai

- Self-attested scanned copy of the share certificate front and back (For Shares held in physical)
- Self-attested scanned copy of PAN and Aadhar cards The Members who have cast their votes by remote e-Voting prior to the EGM may also attend and

participate in the EGM but they shall not be entitled to cast their vote again at the EGM. Once the vote on a resolution is cast by the Member, the Member shall not be allowed to change it subsequently.

Any person, who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after dispatch of the notice and holding shares as of the Cut-Off Date, may obtain the login ID and password in the manner as mentioned in Note No.10 of the Notice of the EGM.

In case Members have any queries relating to e-Voting, they are requested to refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-Voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call on.: 022 - 4886 7000 and 022 - 2499 7000 or

send a request to Pallavi Mhatre, Senior Manager, NSDSL at evoting@nsdl.com The Results declared alongwith the report of the Scrutinizer shall be placed on the website of the Company www.papers@simplex-group.com and on the website of NSDL immediately after the declaration of result by the Chairman or a person authorized by him in writing. The results shall also

be uploaded on the websites of stock exchange i.e. www.bseindia.com

For and on behalf of the Board of Directors

Shekhar R Singh Director

Place - Mumbai

Date - September 4, 2023

(FORMERLY KNOWN AS "PHILIPS LIGHTING INDIA LIMITED") Registered Office: PS Arcadia Central ,3A, 3" Floor,4A, Abanindranath

of the Company have been lost / misplaced and the holder(s) of the said Equity Shares have applied to the Company to issue duplicate Share Certificate(s). Any person who has a claim in respect of the said Shares should lodge the same with the Company at its Registered Office within 15 days from this date else the Company will proceed to issue duplicate certificate(s) to the aforesaid applicants without any further intimation.

Folio No.	Name of Shareholder	No. of Shares	Cert. Nos	Distincive No
004141	ISHVERLAL SAKERLAL MEHTA	166	4141	55683818 - 55683983
Place : Mul Date : 05/				HVERLAL MEH

.PETITIONER



ESAAR (INDIA) LIMITED Registered Office: Shop No. 06, Prathamesh Avenue,

Datta Mandir Road, Malad East Mumbai 400097 CIN: L67120MH1951PLC222871 | Website: www.esaar.in Email: cs@esaar.in | Contact: 022-40676000

NOTICE FOR 71ST ANNUAL GENERAL MEETING Notice is hereby given that, the 71st Annual General Meeting (AGM) of the member of the Company

will be convened through Video Conferencing ("VC")/ Other Audio-Visual Means ('OAVM) in compliance with applicable provisions of the Companies Act 2013 and the Rules noticed thereunder, read with General Circular No. 14/2020 dt. 08.04.2020, No. 17/2020 dt. 13.04.2020 and No. 20/2020 dt. 05.05.2020, No. 02/2021 dt. 13.01.2021, No. 2/2022 dated 05.05.2022, 3/2022 05.05, 2022 followed by Circular No. 10/2022 and 11/2022 dated 28.12.2022 issued by the Ministry of Corporate Affairs (MCA Circulars') and Circular No. SEBI/HO/CFD/CMD/1/CIR/P/2020/79 dated 12.05.2020, and SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated May 13, 2022, followed by Circular No. SEBI/HO/CFD/ PoD-2/CIR/2023/4 dated January 5, 2023, issued by Securities & Exchange Board of India ('SEBI Circular').

The 71st AGM of the Company will be held on Saturday, September 30, 2023 at 12:00 noon (IST), through VC/0AVM facility provided by Purva Sharegistry (India) Private Limited (Purva Sharegistry'). Register and Transfer Agent of the company, to transact the business as set out in the Notice convening the AGM. The member can attend and participate in the AGM only through VC/OAVM as no provision has been made to attend the AGM in person. The attendance through VC/OAVM will be counted for the purpose of reckoning the quorum for the AGM. in compliance with the MCA and SEBI Circular(s), the notice setting out the business to be transacted

electronically to those members whose email address registered with the company/ Depository participant(s). No physical copies of the notice and the Annual Report would be send to any member The Notice of the AGM and the Annual Report will also be available on the Company's website at www.esaar.in and on the website of Stock Exchange i.e BSE Limited at www.bseindia.com. Manner of registering / updating email address for receiving the documents pertaining to 71st AGM Members may send an email request addressed to cs@esaar.in and support@purvashare.com

at the AGM together with the Annual Report of the Company for the year 2022-23 will be send

electronic form or copy of the share certificate in case shares are held in physical form, to enable Purva Sharegistry at their address and to provide them the Notice, Annual report and the e-voting instructions along with the user ID and Password. Kindly note that in case the shares are held in electronic form, the above facility is only for temporary egistration of email address or receipt of the Notice, Annual Report and the - voting instructions along with the user ID and Password. Such members will have to register their email address with their Depository Participants permanently, so that all communications are received by them in electronic

along with scanned copy of the request letter duly signed by the first shareholder, providing the email

address, mobile number, self - attested copy of PAN and Client Master copy in case shares are held in

Manner of e-casting vote(s) through e-voting

Members will have an opportunity to cast their vote(s) on the business as set out in the Notice of the AGM through remote e-voting facility ('remote e-voting'). The facility for e-voting will also be made available during the AGM to those members who could not cast their vote(s) by remote e-voting. The detailed procedure for e-voting before as well as during the AGM will be provided in the Notice of the

Members who do not receive email or whose email address is not registered with the Company, Depository Participant(s), may generate login credentials by following instructions given in the Notice of AGM. The same login credentials can also be used for attending the AGM through VC/OAVM. Members are requested to carefully read all the notes set out in the Notice of the AGM and in particular,

instructions for joining the AGM and manner of e-casting votes through e-voting.

In compliance with provisions of Section 108 of the Companies Act, 2013 and the rules made there under, as amended, read with SEBI (LODR) Regulations, 2015, the details of e-voting are as under Date of Dispatch of Notice - September 4, 2023

- The e-voting period begins on September 27, 2023 at 10.00 a.m. and ends on September 29, 2023 at 5:00 p.m. During this period, shareholders of the Company holding shares as on the cutoff date September 23, 2023 may cast their vote electronically. The e-voting module shall be disabled by NDSL for voting thereafter.
- Any person who becomes member of the company after the cut-off date may apply for e-voting login ld password as per procedure which is available on www.bseindia.com
- Members who have cast their vote by e-voting may attend the meeting but shall not be entitled to
- The remote e-voting module shall be disabled for voting after the expiry of the date and time mentioned above. Once the vote on resolution(s) is cast by the members, the members shall not be allowed to change subsequently.
- The Board of Directors appointed M/s. NVB & Associates, Practicing Company Secretaries, as Scrutinizer to scrutinize the e-voting process in a fair and transparent manner. The results will be Members may contact Company Secretary and Compliance Officer, on 022-40676000 or send
- an email at cs@esaar.in or for any grievances relating to e-voting. Notices also hereby given pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 and SEBI (LODR) Regulation that the Register of Members of the Company will be closed from September 25, 2023 to September 29, 2023 for the purpose of AGM. By Order of the Board of Directors

For Esaar (India) Limited

Place: Mumbai Date: September 4, 2023

Shruti Rahul Joshi Whole-time Director& CFO

Kaya Limited CIN: L85190MH2003PLC139763

Registered Office: 23/C, Mahal Industrial Estate, Mahakali Caves Road, Near Paperbox Lane, Andheri (East), Mumbai - 400093.

Tel no.: 022-66195000, Fax No.: 022-66195050 Website: www.kaya.in Email: investorrelations@kayaindia.net

NOTICE OF POSTAL BALLOT

Notice is hereby given, in accordance with Section 108 and Section 110 of the Companies Act, 2013 (the "Act"), read with Rule 20 and Rule 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 ("Rules) read with the General Circular No. 14/2020 dated April 8, 2020, the General Circular No.17/2020 dated April 13, 2020, the General Circular No. 22/2020 dated June 15, 2020, the General Circular No. 33/2020 dated September 28, 2020, the General Circular No. 39/2020 dated December 31, 2020, the General Circular No. 10/2021 dated June 23, 2021, the General Circular No. 20/2021 dated December 8, 2021, the general circular No. 3/2022 dated May 5, 2022 and 11/2022 dated December 28, 2022 issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars"), read with the Securities and Exchange Board of India Circular Nos. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/ 2020/79 dated May 12, 2020 and SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated January 15, 2021 ("SEBI Circulars"), Regulation 44 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations") and Secretarial Standards 2. on General Meetings issued by the Institute of Company Secretaries of India and other applicable provisions, for seeking approval of the Members of Kaya Limited (the "Company") by way of Resolution for the following Business set out hereunder through Postal Ballot by remote e-voting process ("postal Ballot/E-Voting")

 To approve sale, transfer or disposal of assets exceeding 20% of the assets held by the material subsidiary of the Company

In terms of the MCA Circulars, the Postal Ballot Notice has been sent in electronic form only to the members of the Company whose names appear in the Register of Members / list of beneficiary owners as received from National Securities Depository Limited and Central Depository Services (India) Limited and whose email IDs are registered with the Company / Depositories / RTA as on September 1, 2023, being the cut-off date. A person who is not a member as on the cut-off date should treat the Postal Ballot Notice for information purposes only

In accordance with the MCA Circulars and SEBI Circulars, physical copy of the Notice along with Postal Ballot Form and pre-paid business reply envelope will not be sent to the members for this Postal Ballot. The communication of the assent or dissent of the members would take place through the process of Remote e-voting only.

The Postal Ballot Notice inter-alia indicating the process and manner of remote e-voting is also available on the Company's website www.kaya.in. on the website of the Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited and on the website of NSDL at

The Company has appointed Mr. Sitansh Magia, Practicing Company Secretary (Membership No.:

A15169), as Scrutiniser to the Postal Ballot process. The Company has engaged the services of

National Securities Depository Limited ("NSDL") for providing e-voting facility to all its members. The manner of registering and updating email address is as follows: In case shares are held in physical mode please provide Folio No., Name of shareholder, scanned

- copy of the share certificate (front and back), PAN (self-attested scanned copy of PAN card), AADHAR (self-attested scanned copy of Aadhar Card) by email to investorrelations@kayaindia.net In case shares are held in demat mode, please provide DPID-CLID (16 digit DPID + CLID or 16
- digit beneficiary ID), Name, client master or copy of Consolidated Account statement, PAN (selfattested scanned copy of PAN card), AADHAR (self-attested scanned copy of Aadhar Card) to investorrelations@kayaindia.net. If you are an Individual shareholder holding securities in demat mode, you are requested to refer to the login method explained at step 1 (A) i.e. Login method for e-Voting and joining virtual meeting for Individual shareholders holding securities in demat Alternatively, shareholder/members may send a request to evoting@nsdl.co.in for procuring user
- id and password for e-voting by providing above mentioned documents. In terms of SEBI circular dated December 9, 2020 on e-Voting facility provided by Listed Companies,
- Individual shareholders holding securities in demat mode are allowed to vote through their demat account maintained with Depositories and Depository Participants. Shareholders are required to update their mobile number and email ID correctly in their demat account in order to access e-Voting facility. Manner of casting vote through e-voting:

Members will have an opportunity to cast their votes remotely on the businesses as set forth in the Postal Ballot Notice through e-voting system. The login credentials for casting the votes through

e-voting shall be available to the members through email after successfully registering their email addresses in the manner provided above. The detailed procedure for casting the votes through e-voting is provided in the Postal Ballot Notice. The details are also made available on the website of the Company. Members are requested to note that the voting on the businesses specified in the Postal Ballot Notice will commence at 9.00 a.m. (IST) on Tuesday, September 5, 2023 and will end at 5.00 p.m.

(IST) on Wednesday, October 4, 2023. The e-voting module will be disabled for voting thereafter. Once the vote on a resolution is cast by a member, the member shall not be allowed to change it subsequently.

All the members of the Company as on the cut-off date (including those members who may have not received the Postal Ballot Notice due to non-registration of their email addresses with the Company / RTA / Depositories) shall be entitled to vote in relation to the proposes businesses in accordance with the process specified in the Postal Ballot Notice.

Date of completion of dispatch of Postal Ballot Notice to the members: September 4, 2023. To understand the process of e-voting, members are requested to go through the notes to the Postal Ballot Notice. For any grievance or query, Members may write to the Company Secretary at the registered email id investorrelaions@kayaindia.net or can reach out NSDL

on evoting@nsdl.co.in, contact at 1800-222-990 or Ms. Sarita Mote, Assistant Manager - 022-24994890 email id: SaritaM@nsdl.co.in or Soni Singh, Assistant Manager at + 91 22 24994559 email id: SoniS@nsdl.co.in The results of the voting by Postal Ballot (along with Scrutiniser's report) will be announced by the Chairman or the Company Secretary of the Company on or before October 6, 2023 at the registered office of the Company and will also be displayed on the website of the Company

www.kaya.in besides being communicated to the Stock Exchanges, Depositories and Share

Transfer Agent. By Order of the Board

> Nitika Dalmia Company Secretary & Compliance Officer

SANDEEP (INDIA) LIMITED CIN: L51491MH1982PLC350492

Reg Office: 301, PL 899/F, Corporate Arena Piramal Nagar Road, Goregaon West BHD, Mahendra Gardens, Mumbai- 400062 Website: www.sandeepindia.org Email: info@sandeepindia.org/contact: 9819987148

NOTICE Notice is hereby given that the 41st Annual General Meeting of the members of Sandeep

(India) Limited will be held at registered office of the Company at 301 PL 899/F, Corporate Arena Piramal Nagar Road Goregaon West BHD, Mahendra Gardens Mumbai 400062 on Friday, the 29th September, 2023 at 10.00 a.m. Pursuant to the provisions of Section 91 of the Companies Act, the Register of Members and Share Transfer Books of the Company shall remain closed from 23rd September,

2023 to 29th September, 2023 (both days inclusive) for the purpose of Annual General

Meeting. As per the latest Circulars issued by SEBI, Physical Copy of the Annual Report for the 41st AGM inter-alia is not required to be sent; therefore notice along with Annual Report has been sent only through electronic mode to those Members as on 25th August, 2023,

whose email addresses are registered with the Company / Depositories. Members whose e E-mail id is not registered / updated can register / update their e-mail address. The same has been sent by e-mail to those members who have registered their e-mail IDs with the company /Depository Participants(s) for communication purpose.

Shareholders are hereby informed that the Notice of the Meeting and Annual Report are available on the website of the company www.sandeepindia.org and on the website of Calcutta Stock exchange and NSDL. E-voting:

Pursuant to provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with the Regulation

44 of SEBI (LODR) Regulations, 2015, the Company is providing e-voting facility to its

members through the e-voting services provided by NSDL. The members holding shares either in physical form or dematerialized form, on the cut-off date i.e. 22nd September, 2023 may cast their vote electronically to transact the business set out in the Notice of AGM. The details of e-voting, required under Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, are given hereunder: The remote E-Voting commences on 26th September, 2023 at 9.00 a.m. and ends on 28th

September, 2023. Any person who become the members after the dispatch of the Notice and holding share as on cut-off date 22nd September, 2023 may obtain user id and password by sending a request at support@purvashare.com. The facility of voting through polling papers shall be made available at the venue of the Annual General Meeting. The members who have cast their vote by remote e-voting may attend the meeting but shall not be entitled to cast their vote again. In case you have any queries or issues regarding e-voting, members may contact NSDL

Trade World, Wing "A", 4th Fllor, Kamala Mills Compound, Sanapati Bapat Marg, Mumbai-400013 at Telephone No: 022 24994736, Email Id: e-voting@nsdl.com

or before 30th September, 2023. The result, along with the Scrutinizer's Report, shall be displayed at the Registered Office of the Company and also be placed on the company's website and communicated to the Stock Exchange where Company's share are listed.

> Sandeep (India) Limited Rashmi Dalmia

> > **Managing Director**

DIN: 01347367

Email ID: gclshares@gmail.com Website: http://www.gchem.org/

by SEBI (hereinafter collectively referred to as 'the Circulars') and all other applicable laws, to transact the Businesses, as set out in the Notice of AGM. The Electronic copies of the Notice of AGM will be sent on September 06, 2023, to all the members whose email IDs are registered with the Company/Depositories. Members may note that the Notice of the

44 of the SEBI (LODR) and Secretarial Standard-2 on General meetings issued by The Institute of Company Secretaries of India, the Company is pleased to provide remote e voting facility ('remote e-voting') to all its Members to cast their votes on all resolutions set out in notice of the AGM through National Securities Depository Limited (NSDL) Additionally, the Company is providing the facility of voting through e-voting system during the AGM ('e-voting'). Detailed procedure for remote e-voting is provided in the Notice of

- electronic means.
- the remote e-voting shall end on Thursday, September 28, 2023, at 05:00 PM (IST)
- the cut-off date for determining the eligibility to vote by electronic means or at the AGM any person, who acquires shares of the Company and become member of the Company
- following email evoting@nsdl.co.in issuer/RTA. Members may note that:
- shall not be allowed to change it subsequently. The members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may also
- attend the AGM but shall not be entitled to cast their vote again A person whose name is recorded in the register of members or in the register of

In case of queries, members may refer to the Frequently Asked Questions (FAQs) for members and e-voting user manual for members at the Downloads Section of https:// www.evoting.nsdl.com/, or email at evoting@nsdl.co.in, or contact the company on email at gclshares@gmail.com who will also address grievances connected with the voting by

Date: September 05, 2023

Place: Navi Mumbai

ATLANTIC COMMERCIAL COMPANY LIMITED

Regd. Office: Unit No. 2075, 2nd Floor, Plaza-II, Central Square, 20, Manohar Lal Khurana Marg, Bara Hindu Rao, Delhi-110006 CIN: L51909DL1985PLC020372 Website: www.atlantic-commercial.com

Saturday, September 23, 2023 to Friday, September 29, 2023 (both days inclusive) for the purpose of aforesaid AGM Physical copies of Annual Report for financial year 2022-23 including Notice of 38th AGM of the Company have been sent to all members of the Company at their registered address in

members whose email IDs are registered with the Company/Depository Participant(s). As per Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended from time to time, and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is pleased to provide its members the facility to cast their vote electronically, through

resolutions proposed to be considered at the aforesaid AGM. Further, the facility for voting through polling paper shall be available at the AGM. The members who have already cast their vote through remote e-voting prior to the AGM may also attend the AGM but shall not be entitled to cast their vote at the AGM. Ms. Pragnya Parimita Pradhan, Company Secretary in whole-time practice, proprietor of M/s

to scrutinize the remote e-voting process and the voting at AGM in a fair and transparent All the members are hereby informed that: The Ordinary Businesses and the Special Businesses as set out in the Notice of 38th AGM

Pragnya Pradhan & Associates, Company Secretaries, has been appointed as the Scrutinizer

- The remote e-voting period commences on Tuesday, September 26, 2023 (9.00 A.M. IST); The remote e-voting period ends on Thursday, September 28, 2023 (5.00 P.M. IST);
- (iv) Cut-off date: Thursday, September 21, 2023; Any person, who acquires and/or allotted/issued shares of the Company and becomes
- at evoting@nsdl.co.in or contact NSDL at toll free number 1800-222-990. However, if a member is already registered with NSDL for remote e-voting, he/she can use his/her existing

(A) remote e-voting shall not be allowed beyond Thursday, September 28, 2023 (5.00 P.M. IST);

(B) the facility for voting through polling papers shall be made available at the AGM of the Company

- shall be able to vote at the AGM: (C) a member may participate in the AGM even after exercising his right to vote through remote
- owner maintained by the depositories as on cut-off date i.e. September 21, 2023 only shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as voting at the AGM: (vii) The Notice of 38th AGM of the Company is available on the Company's website www.atlantic-
- commercial.com and NSDL's website www.evoting.nsdl.com; and (viii) In case of any queries, members may refer to the 'Frequently Asked Questions (FAQs) for

Olive Pamela Jacob

Company Secretary

TATA STEEL LIMITED

REGISTERED OFFICE: BOMBAY HOUSE, 24, HOMI MODY STREET, FORT, MUMBAI - 400001

Notice is hereby given that the certificate[s] for the under mentioned securities of the Company has/have been lost/mislaid and the holder[s] of the said securities / applicant[s] has /have applied to the Company to issue duplicate certificate[s].

NOTICE

Any person who has a claim in respect of the said securities should lodge such claim with the Company at its Registered Office within 15 days from this date, else the Company will proceed to issue duplicate certificate(s) without further intimation. Distinctive number[s] Name of holder(s) Kind of Securities No of

	and joint holder[s]	and face value	Securities	Distinctive number(s)
Mr. NARINDER KUMAR NAYAR		Equity	936	797593109 - 79759355
	Mrs. DINA NAYAR	RS.10/-		&273402490 - 27340298
	Place : MUMBAI Date : 05/09/2023		of holder[s] NDER KUMAR N	AYAR & Mrs. DINA NAYAR

Mr. NARINDER KUMAR NAYAR & Mrs. DINA NAYAR

Waaree Renewable Technologies Limited [CIN: L93000MH1999PLC120470] Registered office: 504, Western Edge-1, Off Western Express Highway Borivali (E) Mumbai- 400066

Tel: 022 6644 4444; Email: info@waareertl.com; Website: www.waareertl.com NOTICE OF 24*ANNUAL GENERAL MEETING, BOOK CLOSURE AND E-VOTING INFORMATION Notice is hereby given that the 24th Annual General Meeting (AGM) of the Members will be held on

Tuesday, September 26, 2023 at 11.00 a.m. through Video Conferencing ("VC")/ Other Audio-Visual

Means ("OAVM") to transact the business, as set out in the Notice convening the AGM in accordance

with various MCA and SEBI Circulars. Members will be able to attend and participate in the AGM through VC/ OAVM facility only. The AGM will be convened in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 ("Act") and the Rules framed thereunder, Securities and Exchange Board of India ("SEBI") (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations") read with General Circular numbers 14/2020, 17/2020, 20/2020 and 10/2022 dated April 08, 2020, April 13, 2020, May

5, 2020 and December 28, 2022 respectively issued by the Ministry of Corporate Affairs (Collectively referred to as 'MCA Circulars'), without the presence of the Members at the common venue. In compliance with the above MCA circulars and the SEBI Circular No. SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/ 2023/4 dated January 05, 2023. The Notice of the AGM along with the Annual Report for the financial year 2022-2023 has been sent on September 04, 2023, only through electronic mode, to those Members of the Company whose email addresses are registered with the Company/ Depository Participant(s)/RTA as on September 01, 2023. The Notice of AGM along with the Annual Report for

on the website of the BSE Limited at www.bseindia.com The documents referred to in the Notice of the AGM are available for inspection at the registered office of the company by the Members from the date of circulation of the Notice of AGM up to the date of AGM and will also be available for inspection during the AGM. Members seeking to inspect such documents can send an email to info@waareertl.com

MANNER OF REGISTRATION OF EMAIL ADDRESSES

the financial year 2022-2023 is also available on the Company's website at www.waareertl.com and

follow the process mentioned below: Members holding shares in physical mode are requested to update their email addresses and phone number by writing to the Registrar & Share Transfer Agent (RTA)/Company at

Members who have not yet registered their email addresses and phone number are requested to

- support@purvashare.com and info@waareertl.com respectively, along with the copy of the signed request letter mentioning the name, folio no., address of the Member, self-attested copy of the PAN card and self-attested copy of any document (e.g.: Driving License, Bank Statement, Election Identity Card, Passport, Aadhar Card) in support of the address of the Member. Members holding shares in dematerialized mode are requested to register/update their email addresses and phone number with the relevant Depository Participants.
- Notice is further given pursuant to Section 91 of the Act read with Rules made thereunder and Listing Regulations that the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Wednesday, September 20, 2023 to Tuesday, September 26, 2023 (both days inclusive) for the purpose of Annual General Meeting.

In compliance with the provisions of Section 108 of the Act read with Rule 20 of the Companies

(Management and Administration) Rules, 2014, Secretarial Standards on General Meetings (SS-2)

issued by the Institute of Company Secretaries of India and Regulation 44 of the Listing Regulations,

Members have been provided with the facility to cast their votes on all resolutions set forth in the Notice

of the AGM using an electronic voting system (remote e-Voting). The Company has engaged the services of CDSL for providing facility for remote e-Voting, participation in the AGM through VC/OAVM and voting at the AGM. The voting rights of Members shall be in proportion to the equity shares held by them in the paid-up equity share capital of the Company as on Tuesday September 19, 2023 The manner of remote e-Voting and voting at the AGM by the Members holding shares in the

The remote e-Voting commences on Saturday, September 23, 2023 at 9.00 a.m. (IST) and ends on Monday, September 25, 2023 at 5.00 p.m. (IST). Members may cast their votes electronically during this period. The remote e-Voting shall be disabled by CDSL thereafter. Those Members, who shall be present in the AGM through VC/ OAVM facility and had not cast their votes on the resolutions through

dematerialized mode, physical mode and for Members who have not registered their email addresses

The Members who have cast their votes by remote e-Voting prior to the AGM may also attend/ participate in the AGM through VC/ OAVM but shall not be entitled to cast their votes again.

remote e-Voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through e-Voting

Any person who becomes a Member of the Company after dispatch of Notice of the AGM and holding shares as on the cut-off date i.e. Tuesday, September 19, 2023 may obtain the User ID and password by sending a request to helpdesk.evoting@cdslindia.com or support@purvashare.com. However, if the Member is already registered with CDSL for e-Voting then he can use the existing user ID and Password for casting the vote through e-Voting.

In case of any queries/grievances relating to remote e-Voting or e-Voting at the AGM, please refer to the Frequently Asked Questions (FAQs) and e-Voting user manual for Members available at www.evotingindia.com, under help section or contact Mr. Rakesh Dalvi, Manager, (CDSL) or send an email to helpdesk.evoting@cdslindia.com or toll free no. 1800 22 55 33

By Order of the Board of Directors of

For Waaree Renewable Technologies Limited

Heema Shah Company Secretary & Compliance Officer ACS 52919 Email id: info@waareertl.com

BA AURUM

PropTech **Aurum PropTech Limited**

(Formerly known as Majesco Limited)

Registered Office: Aurum Q1, Q Parc, Thane Belapur Road, Navi Mumbai 400710, Maharashtra, India Corporate Identification Number (CIN): L72300MH2013PLC244874 Website: https://aurumproptech.in/; E-mail: investors@aurumproptech.in Phone: +91-22-3000 1700

INFORMATION REGARDING 10[™] ANNUAL GENERAL

MEETING TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING/ OTHER AUDIO-VISUAL MEANS The 10th Annual General Meeting (AGM) of the Members of Aurum PropTech Limited (Formerly known as Majesco Limited) ("the Company") will be held on Thursday, September 28, 2023 at 2:00 P.M. through Video Conferencing ("VC")/ Other Audio Visual Means ("OAVM"), in compliance with applicable provisions of the Companies Act, 2013 and the rules made thereunder and the Securities and Exchange Board of India ("SEBI") (Listing Obligations and Disclosure

Requirements) Regulations, 2015 read with all the applicable

circulars issued on the matter by the Ministry of Corporate

Members may note that the Annual Report of the Company

Affairs ("MCA") and SEBI. 1. Notice and Annual Report:

Dated: September 04, 2023

Place: Mumbai

for the financial year 2022-23 along with Notice convening the 10th AGM along with Directors Report, Auditors Report and other documents as required to be attached thereto will be sent only through email to all those Members whose email addresses are registered with the Company or with the Company's Registrar and Share Transfer Agent namely KFin Technologies Limited ("RTA") or with their respective Depository Participant(s) ("DP"), in accordance with the MCA Circulars and Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/ 79 dated May 12, 2020 issued by SEBI. The Notice and the Annual Report will also be made available on the Company's website at https://aurumproptech.in/ and on the websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com, respectively and on the website of National Securities Depository Limited ("NSDL"), agency for providing remote electronic voting at

2. Manner of registering / updating email addresses: a) Members holding shares in Physical mode who has not

https://www.evoting.nsdl.com.

Place: Navi Mumbai

Date: September 05, 2023

registered/updated their e-mail address with the Company are requested to submit form ISR-1 available on the website of the Company https://aurumproptech.in/duly-filed and signed along with requisite documents to Kfin Technologies Limited at Selenium Tower B, Plot 31-32, Financial District, Nanakramguda, Hyderabad - 500 032, India. b) Members holding shares in dematerialized mode who has

not registered/updated their e-mail address with DP are requested to register/update their e-mail address with DP where they maintain their demat accounts. 3. Manner of casting vote through e-voting: The instructions for attending the meeting through VC / OAVM and the

instructions for members holding shares in physical form or in dematerialized mode, who have not registered their email address. Members are requested to carefully read the Notice of AGM

as set out in the Notice. The Notice also contains detailed

For Aurum PropTech Limited

Sonia Jain Company Secretary & Compliance Officer

manner of e-voting are provided in the Notice of the 10th AGM and members can cast their votes on the business

and in particular, instructions for joining the AGM, manner of casting vote through remote e-voting or voting at the AGM.

DIN- 03357281 financialexp.epapr.in

NOTICE SIGNIFY INNOVATIONS INDIA LTD

Thakur Sarani (Camac Street), Kolkata-700017 Notice is hereby given that the Certificate(s) for the under mentioned Equity Shares

September, 2023 at 5.00 p.m. E-Voting shall not be allowed after 5:00 P.M. on 28th

The result of the e-voting/voting at Annual General Meeting ballot shall be declared on

By Order of the Board of Directors

Date: 05.09.2023

GARODIA CHEMICALS LIMITED Regd Office: 149/156, Garodia Shopping Centre, Garodia Nagar,

Notice is hereby given that the 31st Annual General meeting (AGM) of **Garodia Chemicals** Limited (the company) will be held on Friday, September 29, 2023 at 12:30 P.M. through Video Conferencing ("VC"), / Other Audio Visual Means ('OAVM") in compliance with General circulars 2/2022 and 19/2021, other circulars issued by the Ministry of Corporate Affairs (MCA) and Circular SEBI/HO/CFD/CMD2/CIRIP/2022162 dated May 13, 2022 Issued

AGM, Following is the related Information:

- the remote e-voting shall commence on, Tuesday, September 26, 2023, at 09:00 AM
- September 22, 2023 may obtain the login ID and password by sending a request at
- The facility for voting at the AGM shall be made available through e-voting by NSDL

to avail of the facility of remote e-voting.

For Garodia Chemicals Limited Mahesh Garodia Whole time Director DIN: 0125081

E-mail id: limitedatlantic@gmail.com, Phone No.: 011 - 41539140

Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended from time to time, the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from

the e-voting services provided by National Securities Depository Limited (NSDL), on all

of the Company may be transacted through voting by electronic means;

date i.e. September 21, 2023, may obtain the Login ID and password by sending a request User ID and password for casting his/her vote:

a person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial

MCS Share Transfer Agent Limited, F - 65, Okhla Industrial Area, Phase - I, New Delhi - 110020; Phone No. 011-41406149, email; admin@mcsregistrars.com or contact NSDL at toll free number: 1800-222-990, who will address the grievances connected with the electronic voting. The information contained in this notice shall also be available on the website of the Company (www.atlantic-commercial.com) and also on the website of Metropolitan Stock Exchange of India Limited (www.msei.in). For Atlantic Commercial Company Limited

Place: Mumbai

Ghatkopar East, Mumbai - 400077 **CIN NO.:** L99999MH1993PLC070321 NOTICE

AGM and Annual Report 2022-23 will also be made available on the Company's website http://www.gchem.co.in and on the website of Bombay Stock Exchange limited at www.bseindia.com. Members can attend and participate in the AGM through VC/OAVM facility only. The instructions for joining the AGM are provided in the notice of the AGM, Members attending the meeting through VC/OAVM shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act, 2013. In compliance with section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended from time to time, Regulation

the Business as set out in the Notice of AGM may be transacted through voting by

after dispatch of the Notice of AGM and holding shares as of the cut-off date Friday,

The remote e-voting module shall be disabled by NSDL after the aforesaid date and time for voting and once the vote on a resolution is cast by the member, the member

beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date shall be entitled

NOTICE is hereby given that the 38th Annual General Meeting ('AGM') of the members of Atlantic Commercial Company Limited (the 'Company') is scheduled to be held on Friday, September 29th, 2023 at 2.30 P.M. at Unit No. 2075, 2nd Floor, Plaza-II, Central Square, Manohar Lal Khurana Marg, Bara Hindu Rao, Delhi-110006, to transact the business as

the permitted mode and soft copies of the same have also been sent in electronic mode to

member of the Company after dispatch of the notice and holding shares as on the cut- off (vi) The members may note that:

www.evoting.nsdl.com or contact Mr. Ajay Kumar Dalal, Sr. Manager / Mr. Amarjit, Sr. Manager,

Notice is also hereby given that pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 and

and members attending the AGM who have not already casted their vote by remote e-voting e-voting but shall not be allowed to vote again in the AGM; and

members' and 'e-voting User Manual for members' available at the Downloads Section of

Place: New Delhi Date: 04.09.2023